

नव्या कराराच्या अभ्यासकांसाठी  
ग्रीक-मराठी शब्द-संग्रह

संग्राहक व संपादक  
रत्नाकर हरी केळकर

GREEK-MARATHI WORD-BOOK  
for New Testament Students

Compiled and Edited by  
Ratnakar Hari Kelkar

## A

- abussos αβυσσος *f* अगाधकूप
- acheiropoiētos αχειροποιητος *adj*  
अहस्तकृत, हातांनी न केलेले, हातांनी न बांधलेले
- achrēstos αχρηστोς *adj* निरुपयोगी
- achuron αχυρον *m* भूस
- adelphē αδελφη *f* बहीण, भगिनी
- adelphos αδελφος *m* भाऊ, बंधू  
(अनेकवचन:) भाऊ, बंधू, बांधव
- adelphotēs αδελφोतης *f* बांधवसमाज
- adikeō αδικेव *v* १ नुकसान करणे, वाईट करणे,  
अपाय करणे, अपराध करणे, अन्याय करणे, अपराध  
होणे *pass* २ अपराध केला जाणे, अन्याय होणे  
*mid* ३ आपल्यावर अन्याय होऊ देणे
- adikia αδικिआ *f* १ अनीती २ अपराध  
(नामवाचक:) ३ वाईट करणे
- adokimos αδοκिमोς १ कसोटीस न उतरलेला,  
नापसंत २ विपरीत
- adunatei αδυवातेव *v (impers)* अशक्य  
असणे - होणे
- adunatos αδυवातोς *adj* १ अधू २ अशक्त  
३ आजारी (नामार्थी:) ४ जो अशक्त आहे तो
- aēr αηρ *m* १ अंतराळ २ हवा
- aetos αετोς *m* १ गिधाड २ गरुड
- agalliaō αγαλλιαω *v* १ हर्ष करणे *mid* २  
हर्ष करणे ३ हर्षित होणे ४ उल्लासणे ५ उल्लसित  
होणे
- agalliasis αγαλλιασिस *f* हर्ष
- agapaō αγαπαω *v* १ प्रीती करणे, आवड धरणे  
२ प्रिय वाटणे, प्रिय असणे, आवडणे
- agapē *f* αγαπη *f* १ प्रीती, २ प्रीतीभोजन
- agapētos αγαπητोς *adj* प्रिय
- agathos αγαθोς *adj* १ चांगला, भला, सालस,  
उत्तम, दयाळू (नामार्थी:) २ उत्तम गोष्ट, उत्तम पदार्थ  
३ उपकार, ४ माल
- agathōsunē αγαθωσυνη *f* सदिच्छा
- aggareuō αγγαρευω *v* जाण्यास वेठीस धरणे
- aggelos αγγελος *m* १ देवदूत, दिव्यदूत, दूत २  
निरोप्या, जासूद
- agkura αγκυρα *f* नांगर (जहाजावरचा)
- agnaphos αγναφोς *adj* कोरे
- agnoeō αγνοεω *v* १ न जाणणे, न समजणे, न  
ओळखणे, उपेक्षा करणे २ अज्ञानी असणे, ३  
अपरिचित असणे
- agō αγω *v* १ आणणे, घेऊन येणे, २ नेणे, ३  
चालवणे, घेऊन जाणे ४ चलणे, जाणे *pass* ५  
ओढले जाणे ६ हलविले जाणे
- agōn αγων *m* १ युद्ध, लढाई, लढा २ विरोध ३  
धाव
- agorazō αγοραζω *v* विकत घेणे
- agros αγρος *m* १ शेत, जमीन २ शेतवाडी ३ रान
- aigialos αιγιαλος *m* किनारा
- aineō αινεω *v* स्तवन करणे
- ainesis αινεσις *f* स्तवन, स्तुती
- ainos αινος *m* १ स्तवन २ स्तुती ३ धन्यवाद
- aiōn αιων *m* १ युग २ क्रम ३ पुढील काळ
- aiōnios αιωνιος *adj* १ सनातन, सार्वकालिक  
२ सर्वकाळसाठी, सर्वकाळचे
- airō αιρω *v* १ घेणे, वर घेणे, घेऊन जाणे, वाहणे,  
नेणे, काढून नेणे, हिरावणे, हिरावून नेणे, हस्तगत  
करणे २ वाट लावणे, बाजूस सारणे, काढणे, काढून  
घेणे, उसकटणे, उचलणे, भरून घेणे, वर उचलणे,  
उचलून आणणे, उचलून घेणे, उचलून नेणे, चढवणे,  
हालवणे *pass* ३ हाती लागणे ४ काढून घेतले जाणे,  
काढले जाणे
- aischrokerdēs αισχροκερδης *adj*  
अयोग्य लाभ मिळविणारा
- aischrokerdōs αισχροκερδως *adv*  
अयोग्य लाभासाठी

aisthēsis αἰσθησίς *f* सारासार विचार  
 aisthētērion αἰσθητήριον *n* ज्ञानेंद्रिय  
 aiteō αἰτεώ *v* १ मागणे, याचना करणे २ मागणी  
     करणे, मागवणे  
 aitia αἰτία *f* १ आरोप २ आरोपपत्रक ३ अपराध  
     ४ कारण ५ संबंध  
 aitios αἰτίος *m* कर्ता  
 akakos ακακος *adj* अदुष्प्रवृत्त  
 akarpos ακαρπος *adj* निष्फल, फळ न देणारे  
 akatalutos ακαταλυτος *adj* अव्यय  
 akastastasia ακατασ्तασία *f* १ दंगल २  
     गोंधळ ३ अव्यवस्था  
 akatharsia ακαθαρσία *f* १ घाण २  
     अमंगळपणा  
 akathartos ακαθαρτος *adj* अशुद्ध  
 akeraios ακεραιος *adj* १ निरुपद्रवी २  
     अजाण  
 akoloutheō ακολουθεω *v* १ -मागे येणे,  
     -मागे जाणे २ मागोमाग येणे, मागोमाग जाणे  
 akouō ακουω *v* ऐकणे, श्रवण करणे, ऐकू येणे  
     pass ऐकण्यात येणे, कानी येणे, (कानी) येणे  
 akrasia ακρασία *f* असंयम  
 akratēs ακρατης *adj* संयमहीन  
 akris ακρις *f* टोळ  
 akroatēs ακροατης *m* ऐकणारा  
 akrogōniaios ακρογωνιαιος *adj*  
     कोपच्या(वर)चा मुळ्य (चिरा)  
 alazōn αλαζών *m* प्रौढी मिरवणारा  
 alazoneia αλαζόνεια *f* प्रौढी  
 aleiphō αλειφω *v* १ तेल लावणे २ तैलाभ्यांग  
     करणे ३ लावणे (तेल, इ.)  
 alētheia αληθεία *f* १ सत्य (नामवाचक:) २  
     खरे ३ खरेपणा  
 alēthēs αληθης *adj* १ खरा, सत्य २ सार्थ  
 alētheuō αληθευω *v* खरे सांगणे

alēthinos αληθινος *adj* खरा  
 alēthōs αληθως *adv* खरोखर  
 amarantinos αμαραν्तिवोς *adj* अक्षय  
 amarantos αμαραन्तोς *adj* अक्षय  
 amarturos αμαρ्तυρος *adv* विनासाक्ष  
 amēn αμην *interj* १ आमेन २ सत्य  
 amerimnos αμερिम्नोς *adj* निश्चित  
 ametakinētos αμετακिन्हτोς *adj* न  
     ढळणारा  
 ametamelētos αμεταमेलेतोς *adj* १  
     अपश्चात्तापकारक, पश्चात्तापकारक न होणारा २  
     अपरिवर्तनीय  
 ametathetos αμεताथेतोς *adj* १ अचल  
     (नामार्थी:) २ अचलता  
 amethystos αμεथिस्टोς *m* याकूत (एक  
     मोलवान खडा, हा जांभळा असावा)  
 amiantos αμιान्तोς *adj* अदूषित  
 ammos αμμोς *f* वाळू  
 amnos αμνος *m* कोकरा (कोकरू)  
 amōmos αμωμोς *adj* निष्कलंक  
 ampelōn αμπελων *m* द्राक्षमळा  
 ampelos αμπेलोς *f* १ द्राक्षी, द्राक्षबेल, बेल २  
     द्राक्षीचे पीक  
 ampelourgos αμπेलोउर्गोς *m* माळी  
 anabainō αναβαίνω *v* १ उगवणे, येणे, वर  
     येणे, वाढणे २ वर जाणे, चढणे, वर चढणे  
 anablepō αναβλεπω *v* १ पाहणे, वर पाहणे  
     २ दृष्टी येणे  
 anadechomai αναδεχομαι *v* १ स्वागत  
     करणे २ स्वीकारणे  
 anaginōskō αναγινωσκω *v* १ वाचणे २  
     वाचन करणे ३ वाचून दाखवणे  
 anagkaios αναγκαιος *adj* १ आवश्यक २  
     जवळचा  
 anagkē αναγκη *adj* १ आवश्यकता, अगत्य,  
     निकड २ निरुपाय ३ आपत्ती

anagō αναγω *v* १ आणे २ नेणे, घेऊन जाणे,  
चालवणे ३ निघणे, गलबताने निघणे

anaireō αναιρεω *v* १ मारणे, मारून टाकणे,  
ठार मारणे, ठार करणे २ मरणाची शिक्षा देणे ३ रद्द  
करणे ४ उचलून घेणे *pass* ५ मारले जाणे

anakeimai ανακειμαι *v* १ भोजनास बसणे  
२ पाहुणा असणे

anakrinō ανακρινω *v* १ चौकशी करणे २  
पारख करणे

anakuptō ανακυπτω *v* १ उठणे २ सरळ उभे  
राहणे ३ सरळ बसणे

analambanō αναλαμβανω *v* १ घेणे, वर  
घेणे, उचलून घेणे, बरोबर घेणे २ धरणे, धारण करणे

analogizomai αναλογιζομαι *v* लक्ष देणे

anamimnēskō αναμιμνησκω *v*  
आठवण देणे, आठवण करणे *pass* २ आठवण  
होणे, आठवणे

anamnēsis αναμνησις *f* स्मरण

anapemprō αναπεμπω *v* समोर धाडणे

anapiptō αναπιπτω *v* १ बसणे २ भोजनास  
बसणे, जेवायला बसणे

anaplēroō αναπληρω *v* १ पुरे करणे, पूर्ण  
करणे, भरणे २ बसणे (रिकाम्या जागी) *pass* ३  
पूर्ण होणे

anaptō αναπτω *v* १ पेटवणे *pass* २ पेटणे

anastasis αναστασις *f* १ पुनरुत्थान  
(नामवाचक:) २ पुन्हा उठणे ३ पुन्हा जिवत होणे

anastatoō αναστατω *v* १ उल्थापालथ  
करणे २ ढळवणे

anastauroō ανασταυρω *v* पुन्हा  
वधस्तंभावर खिळणे

anastrephō αναστρεφω *v* १ परत जाणे,  
परत येणे *mid(pass)* २ वागणे ३ वागविण्यात येणे

anastrophē αναστροφη *f* आचरण,  
(नामवाचक:) वागणे

anatolē ανατολη *f* १ पूर्व (दिशा) २  
उदयप्रकाश

anechomai ανεχομαι *v* सहन करणे

anekdiēgētos ανεκδιηγητος *adj*  
अवर्णनीय

anēkei ανηκει *impers* योग्य असणे-होणे

aneklalētos ανεκλαλητος *adj* अनिवार्य

anemos ανεμος *m* १ वारा, वावटळ २ दिशा

anēr ανηρ *m* १ पुरुष, मनुष्य, माणूस, इसम २  
नवरा, पती (फक्त अनेकवचनी उपयोगात:) ३  
लोक, जण (अनेकवचनी संबोधनार्थी उपयोगात:) ४  
गडी (अनेकवचनी संबोधनार्थी:) ५ अहो  
(पर्यायार्थी:) ६ मनुष्यपण (विशेषणार्थी:) ७ प्रौढ

anesis ανεσις *f* १ मोकळीक २ स्वास्थ्य,  
विसावा

anexeraunētos ανεξεραυνητος *adj*  
अतक्र्य

anexichniastos ανεξιχνιασ्टος *adj*  
अलक्ष्य

anexikakos ανεξικακος *adj* वाइटाशी  
सहनशील

anistēmi ανιστημι *v* (अकर्मक:) १ उठणे,  
निघणे, पुन्हा उठणे, उभे राहणे २ होणे (सकर्मक:) ३  
उठवणे, पुन्हा उठवणे, उभे करणे

anoētos ανοητος *adj* १ अज्ञानी २ अविचारी  
३ अविचाराचा

anoigō ανοιγω *v* उघडणे

anoikodomeō ανοικοδομεω *v* पुन्हा  
उभारणे

anomia ανομια *f* १ अनाचार २ अपराध

anomos ανομος *adj* १ नियमाबाहेर,  
नियमाधीन नसलेला २ अनाचारी, दुष्ट, स्वैर  
(नामार्थी:) ३ अनाचारकारी, ४ अपराधी

anomōs ανομως *adj* नियमशास्त्राशिवाय

anōthen ανωθεν *adv* १ प्रारंभापासून २ पुन्हा  
३ वरून ४ वरपासून

antapodidōmi ανταποδιδωμι *v* परत देणे,  
देणे, फेड करणे

antapokrinomai ανταποκρινομαι *v*  
उल्टून बोलणे  
antechomai αντεχομαι *v* १ बिलगून राहणे,  
बळकट भरून राहणे २ आधार देणे  
anthistēmi ανθιστημι *v* विरुद्ध उलटणे,  
विरुद्ध उठणे, विरुद्ध उभे राहणे, विरोध करणे, तोंड  
देणे  
anthos ανθος *n* फूल  
anthupatos ανθυπατος *m* १ सुभेदार २  
न्यायाधीश  
antichristos αντιχριστος *m* ख्रिस्तविरोधी  
antikeimai αντικειμαι *v* १ विरोध करणे २  
विरुद्ध असणे  
antilutron αντιλυτρον *n* खंडणी  
antitassomai αντιτασσομαι *v* प्रतिकार  
करणे, विरोध करणे  
antitupon αντιτυπον *n* प्रतिरूप  
aoratos αօρατος *adj* अदृश्य  
apaggellō απαγγελλω *v* १ सांगणे, निरोप  
देणे, बोलणे २ घोषणा करणे, गाजविणे  
aparabatos απαραβατος *adj* अबाधित  
aparchē απαρχη *f* १ प्रथम फळ २ पहिला  
उंडा  
aparneomai απαρνεομαι *v* नाकारणे  
apatē απατη *v* १ भूल २ फसवेणा  
apaugasma απαυγασμα *n* प्रतिक्रिया  
apechō απεχω *v* (सकर्मक:) १ मिळणे, भरून  
पावणे (अकर्मक:) २ असणे *mid* (अकर्मक:) ३  
दूर राहणे *impers* ४ होणे  
apeitheia απειθεια *f* आज्ञाभंग  
apeitheō απειθεω *v* १ अवमान करणे २  
विश्वास न ठेवणे  
apeithēs απειθης *adj* अवमान करणारा  
apekdechomai απεκδεχομαι *v* प्रतीक्षा  
करणे  
apekdusis απεκδυσις *f* (नामवाचक:) टाळणे

aperchomai απερχομαι *v* १ येणे २ जाणे,  
मागणि जाणे, निघून जाणे ३ (मागे) लागणे, निघणे,  
जाण्यास निघणे ४ सरणे ५ पसरणे  
aphesis αφεσις *f* १ क्षमा २ सुटका  
aphiēmi αφιημι *v* १ क्षमा करणे २ सोडणे,  
वगळणे, लावून देणे ३ निघणे ४ ठेवणे, मागे ठेवणे,  
असू देणे, जाऊ देणे, घेऊ देणे, राहू देणे ५ ओरडणे ६  
मुभा देणे ७ (सहाय्यक क्रियापद:) देणे *pass* ८  
क्षमा होणे  
aphistēmi αφιστημι *v* (अकर्मक:) १  
सोडणे, सोडून जाणे २ पुढून निघणे, -पासून दूर जाणे,  
मधून निघणे ३ पडणे *mid* ४ -पासून दूर राहणे  
(सकर्मक:) ५ -कडे ओढणे  
aphoraō αφοραω *v* १ अचल दृष्टीने पाहणे २  
दिसून येणे  
aphormē αφορμη *f* कारण, संधी  
aphrōn αφρων *adj* १ निर्बुद्धी, मूर्ख २  
(विशेषणार्थी:) अज्ञान  
aphthartos αφθαρ्टος *adj* अविनाशी  
aphupnoō αφυπνω *v* झोप लागणे  
apisteō απιστεω *v* विश्वास न ठेवणे, विश्वासू  
न राहणे  
apoblepō αποβλεπω *v* अचल दृष्टीने पाहणे  
apochrēsis αποχρησις *f* उपभोग  
apodechomai αποदेचोमाई *v* स्वागत  
करणे  
apodeiknumi αποδεικνυμि *v* १ सिद्ध  
करणे, खातरी पटवणे २ पुढे ठेवणे ३ दाखवणे  
apodēmeō αποδημεω *v* १ दूरदेशी जाणे २  
दूरच्या प्रवासाला जाणे  
apodidōmi αποδιदωμि *v* १ देणे, परत देणे,  
परत करणे, फेडणे, परत फेडणे, परत फेड करणे २  
प्रतिफळ देणे ३ बदला देणे ४ भरून देणे ५ विकणे  
apodiorizō αποδιօριζω *v* भेद करणे  
apokalupsis αποκαλυψις *f* १ प्रकटीकरण  
(नामवाचक:) २ प्रकट होणे ३ येणे

apokaluptō αποκαλυπτω *v* १ प्रकट करणे  
*pass* २ प्रकट होणे

apokaradokia αποκαραδοκια *f* उत्कट  
 अपेक्षा

apokatallassō αποकαταλ्लाजσω *v*  
 समेट करणे

apokathistēmi αποκαθιστημι *v* १  
 प्रस्थापित करणे, पुन्हा प्रस्थापित करणे *pass* २  
 पूर्ववत होणे, नीट होणे ३ परत येता येणे

apokleīō αποκλειω *v* बंद करून घेणे

apokrinomai αποκρινομαι *v* १ उत्तर देणे  
 २ बोलणे ३ म्हणणे

apokteinō αποκτεινω *v* १ मारणे, मारून  
 टाकणे, ठार मारणे, हत्या करणे, वध करणे, मरणाची  
 शिक्षा देणे, नष्ट करणे *pass* २ मारले जाणे (मरणे),  
 ठार होणे

apolambanō απολαμ्बανω *v* १ मिळणे,  
 परत मिळणे २ भरून पावणे, घेणे, स्वीकार करणे

apōleia απωλεια *f* १ नाश २ मरणाची शिक्षा  
 (विशेषणार्थी:) ३ विघातक

apollumi απολλυμι *v* १ नष्ट करणे, गमावणे,  
 मुकणे, हरवणे *mid* २ नष्ट केले जाणे, नष्ट होणे, नाश  
 पावणे, नाश होणे ३ हरवणे ४ बुडणे ५ मरणे, मरण  
 येणे, मारले जाणे

apologia απολογια *f* प्रत्युत्तर  
 apolouomai αποलουομαι *v* धुणे

apoluō απολυω *v* १ सोडणे, सोडून देणे २  
 धाडणे, जाऊ देणे ३ मोकळे करणे, क्षमा करणे  
*pass* ४ सुटणे *mid* ५ जाणे

apolutrōsis απολυτρωσις *f* १ मुक्ती,  
 सुटका (नामवाचक:) २ मुक्त केले जाणे

apopiptō αποπιπτω *v* वरून पडणे

apoplanaō αποप्लानाओ *v* १ भुलवणे  
*pass* २ बहकणे

apopleō αποप्लεω *v* १ गलबताने निघणे २  
 गलबताने जाणे

aporeomai απορεομαι *v* १ साशंक होणे २  
 भांबावणे ३ संभ्रमात पडणे

apostellō αποστελλω *v* १ पाठविणे, धाडणे  
 २ घालणे

apostereō αποστερεω *v* १ फसवणे,  
 बुडवणे, हक्क हिरावणे *pass* २ फसवणूक होणे ३  
 पारखे होणे

apostolos αποστολος *m* प्रेषित, ज्याला  
 पाठवले आहे तो

apotassomai αποτασσομαι *v* रजा घेणे

apothēkē αποθηκη *f* कोठार

apotheomai αποθεομαι *v* १ दूर लोटणे २  
 सोडणे

apothnēskō αποθνησκω *v* १ मरणे २  
 मारले जाणे, नष्ट होणे

apotithēmi αποτιθημι *v* काढून टाकणे,  
 टाकणे, दूर सारणे

aptaistos απταισ्टोς *adj* अढळ

archaggelos αρχαγγελος *m* आद्यदेवदूत

archē αρχη *f* १ आरंभ, प्रारंभ, प्रथमारंभ, उगम  
 २ मूळपद ३ कोपरा ४ सत्ता ५ न्यायसभा  
 (विशेषणार्थी:) ६ प्राथमिक

archēgos αρχηγος *f* नेता, मार्ग काढणारा,  
 पुढारी

archiereus αρχιερευς *m* १ श्रेष्ठ याजक २  
 वरिष्ठ याजक

archōn αρχων *m* १ अधिकारी २ अधिपती

areskō αρεσκω *v* संतुष्ट करणे, संतोषविणे

aretē αρετη *f* गुण

argos αργος *adj* १ निकामी, निरुपयोगी २  
 रिकामा ३ आळशी

arguros αργυρος *m* रूपे, चांदी

ariston αριστον *n* १ दुपारचे भोजन, भोजन,  
 जेवणावळ

arithmos αριθμος *m* १ संख्या २ गट

arkeō αρκεω *v* १ पुरणे, पुरे असणे *mid* २ संतुष्ट राहणे

arneomai αρνεομαι *v* नाकारणे

arnion αρνιον *n* कोकरू (कोकरा)

arotron αροτρον *n* नांगर (शेतावरचा)

arrhabōn αρραβων *m* विसार

artos αρτος *m* भाकर

asebēs ασεβης *adj* १ भक्तिहीन २ धर्मान्वरण न करणारा (नामार्थी:) ३ अभक्त

aselgeia ασελγεια *f* कामातुरपणा

asōtia ασωτια *f* १ उधळेपणा २ दंगल

assarion ασσαριον *n* दमडी (मूळ संदर्भात १/१६ दिनार)

astēr αστηρ *m* तारा

astheneia ασθενεια *f* १ अशक्तपण २ व्याधी, आजार

asthenēma ασθενηमा *n* अशक्तपण

astheneō ασθενεω *v* १ आजारी असणे, आजारी होणे २ दुर्बल असणे, दुर्बल होणे

asthenēs ασθενης *adj* १ अशक्त २ नाजुक ३ दुर्बल, दुबळा ४ आजारी ५ अधू (नामार्थी:) ६ अशक्तपण

astocheō αστοχεω *v* बहकणे

astorgos αστοργος *adj* ममताहीन

astron αστρον *n* तारा

asunetos ασυνυετος *adj* अज्ञानी, निर्बुद्ध

atakteō ατακτεω *v* अयोग्य प्रकारे वागणे

atenizō ατενιζω *v* १ टक लावणे २ बघणे ३ (डोळे) लावणे

athanasia αθανασια *f* अमरपण, अमरत्व

atheteō αθετεω *v* १ अवमान करणे, अवमानणे, 'नाही' म्हणणे, नाकारणे २ निष्फळ करणे, व्यर्थ करणे ३ नाहीसे करणे, रद्द करणे ४ मोडणे

athetēsis αθετησι *f* रद्द करणे (कृती)

athleō αθλεω *v* कुस्ती खेळणे

atmis ατμις *f* वाफ

atopos ατοπος *adj* विपरीत

aulē αυλη *f* १ वाडा २ अंगण ३ मेंढवाडा

auleō αυλεω *v* सनई वाजवणे

aulētēs αυλητης *m* १ वाजंत्री २ सनई वाजवणारा

autarkes αυταρκες *adj* संतुष्ट

authadēs αυθαδης *adj* स्वच्छंदी

authenteō αυθεντεω *v* सत्ता चालविणे

auxanō αυξανω *v* (सकर्मक:) १ वाढविणे (अकर्मक:) २ वाढणे, वाढत जाणे ३ उभे होणे ४ वाढ होणे *pass* ५ वाढ होणे

axinē αξινη *f* कुळ्हाड

## B

- baion** βαῖον *n* झावळी
- ballantion** βαλλαντίον *n* थेली, पिशवी
- ballō** βαλλω *n* (सकर्मक:) १ ठेवणे, भरणे, देणे  
२ बाहेर टाकणे ३ टाकणे, लोटणे, पाडणे ४ सोडणे,  
गाळणे, घालवणे ५ ओतणे ६ उडवणे ७ मिळणे ८  
फेकून देणे ९ घालणे (अकर्मक:) १० उडी टाकणे  
११ वाहू लागणे *pass* १२ टाकण्यात येणे, टाकले  
जाणे १३ पडणे, पाडले जाणे १४ फेकले जाणे
- baptismos** βαπτισμός *m* बासिस्मा, प्रक्षालन
- baptizō** βαπτίζω *v* १ बासिस्मा करणे २ पाणी  
शिंपडणे ३ धुणे *pass* ४ बासिस्मा केला जाणे,  
बासिस्मा होणे *mid (pass)* ५ बासिस्मा घेणे, हात  
धुणे
- baptō** βαπτώ *v* १ भिजवणे २ बुडवणे ३  
बुचकळणे
- basanizō** βασανιζω *v* १ पीडणे *pass* २  
पीडले जाणे, पीडण्यात येणे ३ यातना होणे, क्लेश  
होणे ४ कष्ट होणे ५ हेलकावणे
- basileia** βασιλεία *f* राज्य
- basileuō** βασιλευω *v* १ राज्य करणे, राज्य  
चालवणे २ राजा होणे
- basileus** βασιλεὺς *m* राजा
- bastazō** βασταζω *v* १ उचलणे, घेणे २ घेऊन  
जाणे, नेणे, वाहणे, भार वाहणे, पाठीवर वाहणे ३  
धारण करणे ४ सहन करणे, सोसणे
- batrachos** βατραχός *m* बेढूक
- bebaioō** βεβαιω *v* १ सुस्थिर करणे,  
प्रस्थापित करणे २ खातरी पटवणे, प्रमाण देणे,  
दृढमूल करणे *pass* ३ सुस्थिर होणे, स्थिरावणे,  
दृढमूल होणे
- bebēlos** βεβηλός *v* १ अभक्तीचा २ अमंगळ  
३ भ्रष्ट
- belos** βελός *n* बाण
- bēma** βῆμα *n* १ राजासन २ न्यायासन
- bērullos** βηρυλλος *m,f* बिरोजा (एक निळ्या  
हिरव्या रंगाचा मोलवान खडा)
- biblaridion** βιβλαριδίον *n* लहान पुस्तक
- biblion** βιβλίον *n* १ चिठी २ गुंडाळी ३  
पुस्तक, ग्रंथ
- biblos** βιβλος *f* १ नोंद २ पुस्तक, ग्रंथ
- biōtikos** βιωτικος *adj* १ ऐहिक जीवनाचा-ची  
२ ऐहिक जीवनाच्या गोष्टीविषयी (नामार्थी:) ३ ऐहिक  
जीवनाची गोष्ट
- blasphēmeō** βλασφημεω *v* १ दुर्भाषण  
करणे, वाईट बोलणे, निंदा करणे *pass* २ निंदा होणे
- blasphēmia** βλασφημία *f* दुर्भाषण, निंदा,  
अपशब्द
- blepō** βλεπω *v* १ पाहणे, लक्ष देणे, दिसणे २  
जपणे, काळजी घेणे ३ सावध राहणे (नामवाचक  
उपयोग:) ४ दृष्टी
- bōmos** βῷμος *m* वेदी
- borrhas** βορρας *m* उत्तर (दिशा)
- boskō** βοσκω *v* १ चारणे २ खाणे देणे ३ राखण  
करणे *mid* ४ चरणे
- botanē** βοτανη *f* पीक
- boulē** βουλη *f* १ इच्छा २ मनोदय ३ विचार ४  
संकल्प, योजना, बेत
- bous** βους *m* १ बैल (अनेकवचनी पर्यायार्थी:)  
२ गुरु
- brabeion** βραβειον *n* बक्षीस
- brepbos** βρεφος *n* १ बाळ २ तान्हे मूल ३  
नवजात बाळ ४ पोटातील बाळ (पर्यायार्थी:)  
५ बाळपण
- brochē** βροχη *f* पाऊस

## C

chairō χαῖρω *v* १ आनंद करणे २ आनंदित होणे  
 १ जयजय म्हणणे (अभिवादनः) ४ जयजय

chalinos χαλινος *m* लगाम

chalkēdōn χαλκηδων *m* गोदंतमणी (एक दुधी किंवा राखी रंगाचा मोलवान खडा)

chalkolibanon χαλκολιβανον *n* सोनपितळ

chalkos χαλκος *m* १ पितळ २ थाळी ३ तांबे ४ पैसे

chara χαρα *f* आनंद

charaktēr χαραक्टेर *m* प्रतिरूप

charis χαρις *f* १ कृपा, औदार्य, मेहरबानी २ कृपेचे कार्य, उपकार, देणगी ३ मान्यता ४ धन्यवाद (विशेषणार्थीः) ५ स्तुत्य, आवडणारे

charisma χαρिस्मा *f* कृपादान

charizomai χαριζομαι *v* १ देणे २ सोडणे, क्षमा करणे

cheilos χειλος *n* १ ओठ २ किनारा

cheimarrhos χειμαρρोς *f* १ ओहळ (उन्हाळ्यात आटणारा) २ दरी

cheimazomai χειμαζोमαι *v* वाढळात हेलकावणे

cheir χειρ *f* हात, बाहू

cheirographon χειρογ्राफोन *n* हस्तलेख

chēra χηρा *f* विधवा

chiliarchos χιλिअर्खोς *m* सेनापती (सहस्रपती)

chilioi χιλιοι *adj* १ हजार, सहस्र (अनेकवचनीः) २ हजार, सहस्र, हजारे

chitōn χιτων *m* १ झगा २ बंडी ३ वस्त्र

chlarios χλιαρोς *adj* कोमट

chlōros χλωρोς *adj* १ फिकट २ हिरवा (नामार्थीः) ३ हिरवळ

choikos χοικος *adj* मातीचा

choiros χοιρος *m* डुक्कर

cholē χολη *f* १ पित २ कडू गोष्ट

chōreō χωρεω *v* (सकर्मकः) १ घेणे, स्वीकारणे. स्वीकार करणे, स्वीकारू शकणे (अकर्मकः) २ मावणे, जागा होणे, जाणे ३ वाव मिळणे

chortazō χορταζω *v* १ खाऊ घालणे *pass* २ तृप होणे, पोट भरणे

chortos χορ्तोς *m* १ अंकुर २ पाला ३ गवत

chrēma χρημा *m* १ संपत्ती २ पैसा

chrēmatismos χρημातिंमोς *v* देवाचे उत्तर

chrēmatizō χρηματιζω *v* १ सूचना देणे *pass* २ सूचना दिली जाणे, सूचना मिळणे ३ नाव मिळणे

chreōpheiletēs χρεωφειλετης *n* कर्जदार, देणेकरी

chrēstos χρησ्टोς *adj* १ सोईचा २ चांगला ३ दयाळू, कृपाळू (नामार्थीः) ४ दया

chrēstotēs χρησ्टोतेस *f* १ ममता २ दया

chrisma χρισ्मा *n* अभिषेक

Christianos Χρισ्तियानोς *m* ख्रिस्ती

Christos Χρισ्टος *m* ख्रिस्त, अभिषिक्त

chronos χρονोς *m* १ काळ २ काही काळ, वेळ ३ वय

chrusolithos χρυσोलिथोς *m* गोमेद (एक पीतमणी)

chrusoprasos χρυσोप्रासोς *m* पत्ता (एक पाचूच्या रंगाचा मोलवान खडा)

chrusos χρυσोς *m* सोने

## D

dakruō δακρυω *v* रडणे  
 dakruon δακρυον *n* आसू, अश्रू  
 daktulios δακτυλιος *m* अंगठी  
 daktulos δακτυλος *m* बोट (देवाचे बोट = देवाचे सामर्थ्य)  
 dechromai δεχομαι *v* १ स्वीकारणे, स्वीकार करणे, स्थान देणे २ मानणे ३ स्वागत करणे ४ घेणे (क्वचित् उपयोगातः) ५ मिळणे  
 deēsis δεητιας *f* प्रार्थना, विनवणी  
 dei δει *impers* १ पाहिजे, पाहिजे असणे २ जरूर असणे, आवश्यक असणे, योग्य असणे ३ लागणे ४ भाग असणे-होणे ५ (व्याकरणिक पर्यायः) धातूचा विध्यर्थ योजिणे किंवा धातूचा आमचा-ची-चे प्रत्यय लावून पुढे असा धातू योजिणे (उदा. 'करायच्या होत्या' - मत्तय २३:२३, लूक ११:४२)  
 deilos δειλος *adj* भितरा, भेकड  
 deipnon δειπνον *v* १ सर्वांचे भोजन २ संध्याकाळचे भोजन ३ भोजन, जेवणावळ  
 deka δεκα *adj* दहा  
 deleazō δελεαζω *v* भुलवणे, भुरळ घालणे  
 dēmos δημος *m* लोक (समुदाय)  
 dēnarion δηναριον *n* दिनार  
 deō δηω *v* १ बांधणे, गुंडाळणे, जखडणे, बंधनात बांधणे २ अटक करणे, अटकेत ठेवणे ३ बेड्या घालणे *pass* ४ बंधनात असणे ५ बेड्यांत पडणे  
 deomai δεομαι *v* १ प्रार्थना करणे, विनवणी करणे, याचना करणे २ सादर विचारणे  
 desmios δεσμιος *m* बंदिवान  
 desmos δεσμος *m* १ बेडी २ बंधन ३ कैद  
 despotēs δεσποतिः *m* स्वामी  
 deuteros δευτερος *adj* १ दुसरा (क्रियाविशेषणार्थीः) २ पुन्हा, त्यानंतर, दुसऱ्यांदा  
 diadēma διαδημα *n* मुगुट

diakatharizō διακαθαριζω *v* नीट स्वच्छ करणे  
 diakoneō διακονεω *v* १ सेवा करणे, काम करणे २ वाढणे ३ आणणे ४ कारभार चालवणे ५ सेवकपण करणे  
 diakonia διακονια *f* १ सेवा, काम २ मदत, साहा ३ सेवकपण (नामवाचकः) ४ वाढणे ५ सेवा करणे  
 diakonos διακονος *m,f* १ सेवक २ सेविका  
 diakrinō διακρινω *v* १ ओळखणे २ पारख करणे, विवेचन करणे, निवाडा करणे ३ वेगळे करणे, भेद ठेवणे *mid (pass)* ४ वाद करणे ५ संशय धरणे  
 dialektos διαλεκτος *f* भाषा  
 dialogismos διαλογισ्मोς *m* १ विचार २ कल्पना ३ वाद  
 dialogizomai διαλογιζोमαι *v* १ नीट विचार करणे २ विचार करणे ३ वाद करणे  
 diamarturomai διαμαρτυरοमαι *v* १ निक्षून साक्ष देणे २ निक्षून सांगणे  
 diamerizō διαμεριζω *v* (सकर्मकः) १ वाटून देणे, वाटून घेणे (अकर्मकः) २ वेगळे होणे, फुटणे  
 dianoigō διανοιγω *v* १ उघडणे, पूर्ण उघडणे २ उलगडा होणे  
 diaphtheirō διαφθειρω *v* १ नाश करणे २ नष्ट करणे *pass* ३ नष्ट होणे, नाश पावणे  
 diaspora διασπोरा *f* पांगलेले लोक  
 diastellomai διασ्टेल्लोमαι *v mid* १ निक्षून सांगणे, निक्षून बोलणे, आज्ञा देणे *pass* २ आज्ञा केली जाणे  
 diatassō διατασ्तω *v* १ आज्ञा देणे, नेमून देणे, सांगणे २ व्यवस्थित करणे *pass* ३ सोपविण्यात येणे ४ कळविण्यात येणे ५ सांगण्यात येणे  
 diathēkē διαθηκη *f* १ करार २ मृत्युपत्र  
 dichostasia διχοσ्तασια *f* फूट

didachē διδαχή *f* १ शिक्षण २ बोध ३ शिकवण  
 didaskalia διδασκαλία *f* १ शिक्षण २  
     शिक्षण (नामवाचकः) ३ शिक्षण देणे  
 didaskalos διδασκαλός *m* गुरु, शिक्षक  
 didaskō διδασκω *v* १ शिकवणे २ शिक्षण देणे  
 didōmi διδωμι *v* देणे, पुरवणे, वर्षवणे २ अर्पण  
     करणे, दान करणे, देणगी देणे ३ स्वाधीन करणे,  
     सोपवणे, हवाली करणे ४ ढकलणे, टाकणे, घालणे,  
     ठेवणे ५ उच्चारणे ६ दाखवणे ७ करणे ८ लावणे ९ घेणे  
     (सहाय्यक क्रियापदः) १० करू देणे  
 dierchomai διερχομαι *v* १ जाणे, येणे,  
     चालणे, फिरणे, ओलांडणे, प्रवास करणे २ जवळून  
     जाणे, पुढे जाणे ३ आतून जाणे, आतून पार जाणे, -  
     मधून प्रवास करणे ४ वर येणे ५ पसरणे  
 dikaiōma δικαιωμα *n* १ निर्बंध २ आज्ञा ३  
     नियम ४ न्याय ५ निर्देशीकरण ६ नीतिमत्वाची कृती  
 dikaiōō δικαιοω *v* नीतिमान ठरवणे, निर्देशी  
     ठरवणे, न्यायी ठरवणे *pass* नीतिमान ठरवले जाणे,  
     निर्देशी ठरवले जाणे, मुक्त केले जाणे, न्यायी ठरणे,  
     नीतिमान ठरणे, निर्देशी ठरणे  
 dikaios δικαιος *adj* १ नीतिमान २ नीतीचा ३  
     न्याय्य, योग्य, उचित  
 dikaiosunē δικαιοσुनη *f* १ नीतिमत्व २  
     नीती ३ धर्माचरण  
 diktuon δικτυον *n* जाळे  
 diōkō διώκω *v* १ छळ करणे, पाठलाग करणे,  
     मागे लागणे २ पुढे जाणे, धावणे *pass* ३ छळ होणे  
 dipsaō διψαω *v* तहान लागणे, तांडेला असणे  
 dipsos διψος *n* तहान  
 dipsuchos διψυχος *adj* दोदिल (दोन  
     मनांचा)  
 distazō δισταζω *v* संशय वाटणे  
 dōdeka δωδεκα *adj* बारा  
 dōdekatos δωδεκατος *adj* बारावा  
 dogma δογμा *n* १ निर्णय २ आज्ञा ३ विधी ४  
     नियम

dokeō δοκεω *v* १ वाटणे २ बेरे वाटणे, उचित  
     वाटणे ३ गणणे ४ विचार करणे ५ समजणे (कल्पना  
     करणे) ६ लायक समजणे ७ मानणे ८ विशेष मानणे ९  
     दिसणे  
 dokimazō δοκιμαζω *v* १ ओळखणे,  
     तपासणी करणे, पारख करणे, पारखणे २ पसंत करणे ३  
     आवडणे  
 dokimos δοκιμος *adj* लायक, पारखलेला,  
     कसोटीस उत्तरलेला  
 dolos δολος *m* कपट  
 doma δομα *n* देणगी  
 dōron δωρον *n* १ अर्पण २ दान ३ देणगी  
 douleuō δουλευω *v* १ सेवा करणे २ दास्य  
     करणे, दास होणे, दास्यात राहणे  
 douloō δουλοω *v* १ दास करणे *pass* २ दास  
     होणे, अंकित होणे ३ दास्यात असणे, बंधनात असणे  
 doulos δουλος *m* दास  
 doxa δοξα *f* १ गौरव २ वैभव, ३ सत्ता ४ मान ५  
     गौरवी गोष्ट ६ गौरवी प्रकाश ७ तेज, प्रखर तेज ८ कला  
     (प्रकाशाची)  
 doxazō δοξαζω *v* १ गौरव करणे, गौरविणे,  
     महत्त्व देणे *pass* २ गौरव होणे, गौरव असणे ३  
     गौरवी असणे-होणे  
 doxes δοξης *gen. of doxa* (षष्ठ्यंतं  
     एकवचनी रूपः) गौरवी  
 drakōn δρακων *m* अजगर  
 drepanon δρεπανον *n* विळा  
 dunamai δυναμαι *v* १ शकणे, करू शकणे,  
     येणे (शक्यतादर्शकः) २ समर्थ असणे, शक्ती असणे  
     ३ शक्य असणे, शक्य होणे ४ (व्याकरणिक पर्यायः)  
     क्रियापदाचे शक्य रूप योजिणे  
 dunamis δυναμις *f* १ सामर्थ्य २ सत्ता,  
     पराक्रम (पर्यायाने) चमत्कार ३ शक्ती, बळ, बल ४  
     तेज ५ योग्यता ६ गुण ७ अर्थ  
 dunastēs δυναστης *m* अधिपती  
 dunatos δυνατος *adj* १ सशक्त, बलवान,  
     पराक्रमी, समर्थ (व्याकरणिक पर्याय प्र. यु. ए.:)

शकेन असा (उदा. प्रे. कृ. ११:१७), २ शक्य  
 (नामार्थीः) ३ अधिकारी ४ सामर्थ्य  
**duo** δυο *adj* दोन, दोहो, दोन्ही, दोघे, दोघी

**dusmē** δυσμη *f* पश्चम  
**dusnoētos** δυσνοητος *adj* समण्यास कठिण

## E

echidna εχιδνα *f* नागीण, सर्पीण  
 echthra εχθρα *f* वैर  
 echthros εχθρος *adj* वैरी (नामार्थी उपयोगही होते)  
 egeirō εγειρω *v* १ उठवणे, जागे करणे, पुन्हा उठवणे, उभे करणे, वर उचलणे २ उभारणे *mid (pass)* ३ जागे होणे ४ उठणे, पुन्हा उठणे ५ उभे राहणे, उपस्थित राहणे ६ उद्घवणे  
 eggizō εγγιζω *v* १ जाणे २ जवळ येणे, जवळ जाणे, ठेवणे ३ -पर्यंत पोहचणे  
 egguos εγγυος *m* जामीन  
 egkakeō εγκाकेव *v* खचणे  
 egkataleipō εγκατालειπω *v* १ त्याग करणे, सोडणे २ राहू देणे  
 egkentrizō εγκεν्ट्रिजω *v* कलम करून जोडणे  
 egkoptō εγκοπ्तω *v* १ अडथळा करणे *pass* २ अडथळा होणे  
 egkrateia εγκρातεια *f* संयमन  
 egkrateuomai εγκρातευομαι *v* संयमन करणे  
 eidea ειδεα *f* रूप  
 eidōlolatria ειδωλολατρια *f* मूर्तिपूजा  
 eidōlolatrēs ειδωλολατρης *m* मूर्तिपूजक  
 eidōlon ειδωλον *n* मूर्ती  
 eidōlothuton ειδωλοθυτον *n* १ मूर्तीला वाहिलेले २ मूर्तीला वाहिलेले अर्पण, मूर्तीला वाहिलेला पदाथ, मूर्तीला वाहिलेली गोष्ट, मूर्तीला अर्पण केलेले खाद्य (पदार्थ)  
 eidon ειδον *v (aorist of horao, from same root, see ide, idou, oida (संपूर्ण क्रियावाचक रूपः) १ बघणे २ भेटणे ३ अनुभव घेणे ४ विचार करणे ५ समजणे*

eikōn εικων *f* १ प्रतिरूप, प्रतिमा २ मुख्यवटा ३ मूर्ती  
 eikosi εικοσι *v* वीस  
 eilikrineia ειλικρινεια *f* शुद्ध भाव  
 eilikrinēs ειλικρινης *adj* शुद्ध  
 eirēnē ειρηνη *f* १ शांती २ स्वास्थ्य ३ समेट  
 eirēneuō ειρηνευω *v* शांतीने राहणे  
 eirēnopoiōs ειρηνοποιος *m* शांती करणारा  
 eisdechomai εισδεχομαι *v* आत घेणे  
 eiserchomai εισερχομαι *v* १ प्रवेश करणे २ शिरणे ३ येणे, आत येणे ४ जाणे, आत जाणे  
 eisodos εισόδος *f* १ प्रवेश (नामवाचकः) २ येणे  
 ekballō εκβαλλω *v* १ काढणे, बाहेर काढणे, बाहेर नेणे २ टाकणे, बाहेर टाकणे, उपटून टाकणे ३ घालवणे, बाहेर घालवणे ४ पाठवणे, पाठवून देणे  
 ekcheō εκχεω *v* १ ओतणे २ वर्षाव करणे ३ पाडणे *pass* ४ सांडणे  
 ekdechomai εκδεχομαι *v* १ प्रतीक्षा करणे २ थांबणे  
 ekdikēsis εκδικησις *f* १ न्याय २ न्यायबुद्धी ३ शिक्षा (नामवाचकः) ४ सूड घेणे  
 ekduō εκδυω *v* १ काढणे, कपडे काढणे *pass* २ पांघरूण काढले जाणे  
 ekkathairō εκκαθαιρω *v* साफ काढणे  
 ekkleiō εκ्क्लειω *v* बाहेर ठेवणे  
 ekklēsia εκ्क्लησια *f* १ मंडळी २ सभा  
 ekklinō εκ्क्लινω *v* १ टाळणे २ वळणे ३ बहकणे  
 ekkoptō εκ्कोप्तω *v* १ तोडणे, तोडून टाकणे, कापणे २ कापून टाकणे, छाटणे ३ राहू न देणे  
 eklegomai εκλεγομαι *v* निवडणे, निवड करणे  
 eklektos εκλεκ्टोς *adj* निवडलेला

ekluomai εκλυομαι *v* १ कासावीस होणे २ खचणे  
 ekpeirazō εκπειραζω *v* परीक्षा करणे  
 ekpempō εκπεμπω *v* पुढे धाडणे, रवानगी करणे  
 ekpheugō εκφευγω *v* १ निसटणे, सुटणे, पळणे २ बाहेर पळणे, बाहेर निघणे ३ निभावणे  
 ekpleō εκπ्लेओ *v* गलबताने जाणे, गलबताने निघणे  
 ekplēssomai εκπ्लेस्सोमाई *v* आश्चर्यचकित होणे, थक्क होणे  
 ekporeuomai εκπोरेउओमाई *v* १ निघणे २ बाहेर निघणे ३ बाहेर जाणे ४ पुढे जाणे  
 ekstasis εκσ्टासिस *f* १ अत्यानंद २ आश्चर्य ३ तंत्री  
 ekteinō εκτेइव *v* १ पुढे करणे २ लांबवणे ३ उचलणे ४ टाकणे  
 ektrepomai εκτ्रेपोमाई *v* १ वळणे २ दूर राहणे ३ मुरगळणे ४ वळवले जाणे  
 elachistos ελαχισ्टोस *adj* १ लहान, कनिष्ठ (नामार्थी:) २ लहान गोष्ट, क्षुल्लक गोष्ट (नामवाचक:) ३ थोडे  
 elaia ελαια *f* १ जैतून २ जैतूनाचे झाड  
 elaios ελαιοव *m* तेल  
 elaphria ελαफ्रिअ *f* चंचलपणा  
 eleinos ελεइवोस *adj* लाचार (दयनीय)  
 eleēmon ελεएमोव *adj* दयाळू  
 eleēmosunē ελεएमोसुनी *f* १ दान २ दयेची देणगी ३ साहा ४ भिक्षा  
 eleēō εलेइव *v* दया करणे  
 elegchō ελेइग्जो *v* १ दोष दाखवणे २ दोष लावणे ३ दोषी ठरवणे ४ निषेध करणे ५ निषेधणे ६ खातरी पटवणे  
 eleos εलेओस *m* दया  
 eleutheria ελεउथेरिअ *f* स्वातंत्र्य

eleutheroō ελεउथेरो *v* स्वतंत्र करणे, मुक्त करणे  
 eleutheros ελेउथेरोस *adj* स्वतंत्र, मुक्त  
 elpis ελ्पिस *f* आशा  
 elpizō ελ्पिजो *v* १ आशा करणे, आशा ठेवणे २ भाव ठेवणे  
 embaptō εμ्बाप्टो *v* भिजवणे (बुचकळणे)  
 emblepō εμ्बलेपो *v* १ न्याहाळून पाहणे, टक लावणे २ दिसणे  
 embrimaomai εμ्ब्रिमाओमाई *v* (सकर्मक:) १ निक्षून सूचना देणे (अकर्मक:) २ कणहणे ३ -विरुद्ध कुरकुर करणे  
 emptuō εμ्पत्पुव *v* थुंकणे  
 enatos ενατोस *adj* नववा  
 endiduskō εν्डिडुस्को *v* पेहरणे  
 enduō εν्डुव *v* १ पेहरणे, परिधान करणे २ धारण करणे ३ (झगा) वापरणे  
 en eirēnē εν ειρηνη *phrase* १ शांतीत (भाविक पर्याय:) २ सुरक्षित (उदा. लूक ११:२१)  
 energēia ενερ्गेइ *f* १ कृती २ परिणाम  
 energēma ενερ्गेमा *n* १ कार्य २ करणे (कृती)  
 energēō ενεर्गेव *v* १ कार्य करणे *mid* २ कार्य करणे, कार्य घडविणे ३ घडविणे, उत्पन्न करणे ४ करविणे  
 energēs ενερ्गेस *adj* १ परिणामकारक २ पुढे नेणारा  
 eniautos ενिआउटोस *m* वर्ष  
 ennea εν्नेए *adj* नऊ  
 enochos ενोखोस *adj* १ दोषी, शिक्षेस पात्र २ अधिकाराखाली  
 enteuxis εν्टेव्हेस *f* प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना  
 enthumēsis εν्थुमेजीस *f* १ विचार २ कल्पना

**entimos εντιμος** *adj* १ आदरणीय, मानाचा २ आवडता ३ मोलवान

**entolē εντολη** *f* आज्ञा

**entugchanō εντυγχανω** *v* १ विनंती करणे २ मध्यस्थी करणे

**epaggelia επαγγελια** *f* वचन

**epaggellomai επαγγελλομαι** *v* १ वचन देणे २ स्वीकार करणे

**epaineō επαινεω** *v* वाखाणणी करणे, स्तुती करणे

**epainos επαινος** *m* प्रशंसा, स्तुती

**epanagō επαναγω** *v* १ मागे जाणे, मागे फिरणे २ मागे लोटणे, मागे घेऊन जाणे

**epekteinomai επεκτεινομαι** *v* लक्ष लावणे

**ependuomai επενδυομαι** *v* बरून पांघरूण घातले जाणे

**eperōtaō επερωταω** *v* १ विचारणे, प्रश्न करणे, प्रश्न विचारणे २ मागणी करणे ३ विनंती करणे

**ephikneomai εφικνεομαι** *v* पोहोचणे

**ephistēmi εφισ्टημι** *v* १ येणे, बरून येणे, पुढे येणे, जवळ येणे २ वर येणे, वर चालून येणे, वर हल्ला करणे ३ चालून जाणे ४ तयार राहणे ५ जवळ उभे राहणे ६ ओनवणे

**epiballō επιβαλ्लω** *v* (सकर्मकः) १ टाकणे २ ठेवणे ३ घालणे ४ लावणे (अकर्मकः) ५ पडणे

**epibareō επιβαρεω** *v* १ भार घालणे २ भर देणे

**epicheireō επιχειρεω** *v* १ हाती येणे २ सुरुवात करणे ३ प्रयत्न करणे

**epichorēgeō επιχορηγεω** *v* १ देणे, पुरवणे, पुरवठा करणे *pass* २ मिळवणे, पुरवठा मिळवणे

**epideiknumi επιδεικνυμι** *v* दाखविणे

**epieikeia επιεικεια** *f* सहनशीलता

**epiekēs επιεικης** *adj* १ सहनशील २ (नामार्थी:) सहनशीलता

**epiginōskō επιγινωσκω** *v* १ ओळखणे, जाणणे, समजणे, कळणे २ विदित होणे, माहीत होणे ३ जाणीव होणे ४ ज्ञान होणे *pass* ५ ज्ञात असणे, सुपरिचित असणे

**epignōsis επιγνωσις** *f* १ ज्ञान २ स्मरण

**epilanthanomai επιλανθανομαι** *v* १ विसरणे, विसरून जाणे *pass* २ विस्मरणात जाणे

**epimeleia επιμελεια** *f* पाहुणचार (उदा. प्रे. कृ. २७:३)

**epimeleomai επιμελεομαι** *v* १ चांगली काळजी घेणे २ सांभाळ करणे

**epimelōs επιμελως** *adv* काळजीपूर्वक

**epimenō επιμενω** *v* १ राहणे २ टिकून राहणे

**epiphainō επιφαινω** *v* १ प्रकाश देणे २ प्रगट करणे *pass* ३ दिसणे, प्रगट केले जाणे

**epiphaneia επιφανεια** *f* १ आगमन २ प्रकाश

**epipotheō επιποθεω** *v* १ ईर्ष्या धरणे, आवड धरणे २ उत्कंठित असणे ३ उत्कंठा लागणे ४ फार वाटणे

**episkopē επισκοπη** *f* १ अधिकारपद, रक्षकपद २ भेट

**episkopos επισκοπος** *m* रक्षक

**epistellō επισ्तελ्लω** *v* लिहिणे, पत्र लिहिणे

**epistolē επιστοलη** *f* पत्र

**epistrephō επισ्तρεψω** *v* (अकर्मकः) १ वळणे, मागे फिरणे २ परत येणे, परत जाणे (सकर्मकः) ३ वळवणे, मागे फिरवणे

**epistrophē επισ्तροφη** *f* परिवर्तन

**episunagōgē επισυναγωγη** *v* (नामवाचकः) एकत्र जमणे

**epitagē επιτागη** *f* १ आज्ञा २ अधिकार

**epiteleō επιτελεω** *v* १ करणे, पुरे करणे, पूर्ण करणे २ पूर्णत्वात वाढ करणे, पूर्णतेस नेणे *pass* ३ पूर्ण होणे ४ आणले जाणे (नामवाचकः) ५ पूर्णता

epithumeō επιθυμεω *v* १ वासना धरणे,  
लोभ धरणे २ उच्छिणे ३ इच्छा असणे-होणे-करणे-  
धरणे

epithumia επιθυμια *f* १ वासना २ उत्कंठा

epitimaō επιτιμαιω *v* १ दटावणे, धमकावणे  
२ निक्षून सांगणे ३ आज्ञा करणे ४ निषेध करणे

epithīēmi επιτιθημι *v* १ वर घेणे-नेणे-  
घालणे-टाकणे-ठेवणे-लादणे-लावणे-लगावणे *mid*  
२ चढवून देणे

epi to outo επι το ουτο *phrase* १ एकत्र  
२ जमलेले

epoikodomeō εποικοδομεω *v* वर बांधणे,  
वर उभारणे, वर उभारणी करणे

epoptēs εποπτης *m* प्रत्यक्ष साक्षी

epouranios επουρανιος *adj* १ स्वर्गीय २  
स्वर्गातील ३ आकाशातील

erchomai ερχομαι *v* (सकर्मकः) १ आणणे  
(उदा. 'पलंगाखाली ठेवायला आणतात?' मार्क  
४:२१) (अकर्मकः) २ येणे, उतरणे, प्रगट होणे,  
उपस्थित राहणे ३ जाणे, निघणे, चालणे, पोहचणे ४  
पडणे ५ ओढवणे ६ वाढणे

ergatēs εργατης *m* कामकरी

ergazomai εργαζομαι *v* १ करणे २ काम  
करणे ३ आचरणे *pass* ४ केले जाणे

ergon εργον *n* १ काम, कार्य, कृत्य २ कृती ३  
क्रिया ४ आचार ५ गोष्ट ६ परिणाम

eriphion εριφιον *n* शेरडू

eriphos εριφος *m* शेरडू, करडू

eris ερις *f* कलह

eritheia εριθεια *f* विरोध

erōtaō ερωταιω *v* १ विचारणे, प्रश्न करणे २  
मागणे, याचना करणे, विनंती करणे ३ स्मरण देणे

eschatōs εσχατως *adj* १ शेवटला, शेवटची  
सर्वात खालचा (नामार्थी:) २ शेवट ३ शेवटची  
स्थिती ४ शेवटचा भाग *adv* ५ शेवटी

esthiō εσθιω *v* जेवणे, भोजन करणे, खाणे

ethnos εθνος *n* (एकवचनः) १ राष्ट्र २ लोक  
(अनेकवचनः) परजन

etos ετος *n* वर्ष

euaggelion ευαγγελιον *n* सुवार्ता

euaggelistēs ευαγγελισ्टेस *m* सुवार्तिक

euaggelizō ευαγγελιζω *v* १ सांगणे,  
गाजविणे, घोषणा करणे २ सुवार्ता सांगणे, सुवार्ता  
गाजविणे, सुवार्ता विदित करणे, सुवार्ता कळवणे ३  
सुवार्तेची घोषणा करणे *mid* ४ सुवार्ता सांगण्यात  
येणे *pass* ५ सुवार्ता सांगण्यात येणे, सुवार्ता  
सांगितली जाणे

euarestos ευαρεστος *adj* १ संतोष देणारा २  
संतोषदायक

eucharisteō ευχαρισ्टεω *v* १ उपकार  
मानणे *pass* २ उपकार मानले जाणे

eucharistia ευχαρισ्टिा *f* १ उपकारस्मरण  
२ धन्यवाद ३ कृतज्ञता

euchomai ευχομαι *v* १ प्रार्थना करणे २  
मागणे ३ इच्छिणे

euchrēstos ευχρησ्टोς *v* उपयोगी

eudokeō ευδοκεω *v* १ संतुष्ट असणे २ संतोष  
वाटणे ३ बरे वाटणे ४ तयार असणे

eudokia ευδοκिआ *f* १ सुयोजना २ कळकळीची  
इच्छा, चांगली इच्छा ३ मनापासून तयारी

euergētos ευεργετης *m* उपकारकर्ता

eulogēmenos ευλογημενος *adj* धन्य,  
आशीर्वादित

eulogeō ευλογεω *v* १ आशीर्वाद देणे २  
आशीर्वाद मागणे ३ धन्यवाद गाणे *pass* ४  
आशीर्वाद दिला जाणे

eulogētos ευλογητος *v* धन्यवादित

eulogia ευλογिआ *f* १ आशीर्वाद २ धन्यवाद,  
प्रशंसा ३ देणगी

euschēmon ευσχημον *adj* १ प्रतिष्ठित २  
शोभून दिसणारे

euschēmonōs ευσχημονως *adj* शोभेल  
असे

eusebeia εὐσέβεια *f* सुभक्ती  
eusebeō εὐσέβεω *v* १ धर्माचरण करणे २  
भजणे  
eusebēs εὐσέβης *adj* धार्मिक  
eusebōs εὐσέβως *adv* सुभक्तीने  
euthumeō εὐθυμεω *v* १ आनंदित असणे-  
होणे २ उत्तेजित होणे  
exagorazō εξαγοραζω *v* १ सोडवणे  
(विकृत घेणे) २ खंडणी भरून सोडवणे *mid* ३  
सदुपयोग करणे (मोल देणे)  
exaleiphō εξαλειφω *v* १ पुसणे २ खोडणे  
exapataō εξαπαταω *v* १ फसवणे,  
फसवणूक करणे २ भुरळ घालणे ३ बहकवणे  
exapostellō εξαποστελλω *v* १ पाठविणे,  
पाठवून देणे २ घालणे  
exartizō εξαρτιζω *v* १ पूर्ण करणे *pass* २  
सुसऱ्ह होणे

exēgeomai εξηγεομαι *v* १ सांगणे २ प्रकट  
करणे  
exerchomai εξερχομαι *v* १ येणे, पुढे येणे,  
बाहेर येणे, चालून येणे २ जाणे, पुढे जाणे, बाहेर  
जाणे, चालून जाणे ३ निघणे, बाहेर निघणे, निघून  
जाणे ४ पोहोचणे ५ पसरणे, प्रसृत होणे  
exodos εξόδος *f* निर्गमन  
exomologeō εξομολογεω *v* १ कबूल होणे  
*mid* २ कबूल करणे, मानणे, पतकरणे ३ स्तुती  
करणे  
exousia εξουσία *f* १ स्वातंत्र्य २ हक्क ३  
हक्काचे चिन्ह ४ अधिकार ५ सत्ता ६ शक्ती ७  
न्यायालय  
exousiazō εξουσίαζω *v* १ अधिकार  
चालवणे २ हक्क असणे *pass* ३ अधीन होणे  
exoutheneō εξουθενεω *v* १ उपहास करणे  
२ उपेक्षणे, तुच्छ लेखणे, तिरस्कार करणे ३  
नाकारणे, *pass* काहीच न मानलेले असणे

## G

gala γαλα <i>n</i> दूध	glōssa γλωσσα <i>f</i> १ जीभ २ भाषा ३ अन्य भाषा, अज्ञात भाषा (अनेकवचनी उपयोगातः) ४ भाषा बोलणारे
gameō γαμεω <i>n</i> १ लग्न करणे २ बायको करणे <i>pass</i> ३ विवाहित होणे-असणे	glōssokomon γλωσσοκομον <i>n</i> डबी, डबा
gastēr γαστηρ <i>f</i> १ पोट (विशेषणार्थी:) २ खादाड (उदा. 'आळशी खादाड आहेत', तीत १:१२)	glukus γλυκुς <i>adj</i> गोड, गोडे
gē γη <i>f</i> १ पृथ्वी २ जमीन ३ ठिकाण ४ भूमी, भूतल ५ देश ६ प्रांत ७ नगर (क्वचित्:) ८ माती	gnōmē γνωμη <i>f</i> १ विचार २ मत ३ संमती ४ इच्छा
gemizō γεμाइζω <i>v</i> भरणे	gnōrizō γνωριζω <i>v</i> १ सांगणे, कळवणे २ व्यक्त करणे, प्रगट करणे ३ विदित करणे ४ ज्ञान देणे
genea γενεα <i>f</i> १ पिढी २ काळ	gnōsis γνωσις <i>f</i> ज्ञान
gennēma γεννημा <i>n</i> पिलू	goggustēs γογ्गुस्टार <i>m</i> कुरकुर करणारा
genos γενος <i>n</i> (क्वचित्:) १ जन्म (उदा. 'जन्माने कुप्राचा - पंतचा - अलेक्जांद्रियाचा', प्रे. कृ. ४:३६, १८:२, १८:२४) (क्वचित्:) २ जात (उदा. 'ही जात प्राथनेशिवाय', मार्क ९:२९) ३ कुळ ४ वंश ५ संतान (अनेकवचन:) ६ लोक ७ विविध प्रकार	gogguzō γογ्गुζω <i>v</i> १ कुरकुर करणे २ कुजबुज करणे, कुजबुजणे
geōrgos γεωργος <i>m</i> १ माळी २ शेतकरी	goneus γονευς <i>n</i> (अनेकवचन:) आईबाप
gēraskō γηρασ्कω <i>v</i> १ जर्जर होणे, जीर्ण होणे	gramma γραμ्मा <i>n</i> १ लेख २ पत्र ३ अक्षर ४ शिक्षण
ginomai γινομαι <i>v</i> १ असणे, ठेवलेले असणे २ उठणे, उगवणे, उद्घवणे, उमटणे ३ घेणे ४ जन्मास येणे ५ जमणे ६ आणले जाणे ७ आढळणे, पाळणे, प्रगट होणे, प्रास होणे ८ वागणे ९ होणे १० करण्यात येणे, केले जाणे, घडणे, निर्माण होणे ११ पडणे १२ पसरणे १३ सुरु होणे १४ चालू राहणे १५ पूर्ण होणे	grammateus γραμ्मातευς <i>m</i> शास्त्री
ginōskō γινωσ्कω <i>v</i> १ ओळखणे, जाणणे, संबंध जाणणे २ समजणे, कळणे ३ ज्ञान होणे ४ विदित होणे, ५ माहीत असणे ६ बोलता येणे	graphē γραφη <i>n</i> शास्त्रलेख
gleukos γλευकος <i>n</i> नवा द्राक्षारस	graphō γραफω <i>v</i> १ लिहिणे <i>pass</i> २ लिहिण्यात येणे ३ नाव लिहिण्यात येणे ४ लिहिले (लिहिलेले) असणे
	grēgoreō γρηγορεω <i>v</i> १ जागे राहणे २ जागृत राहणे
	gumnos γυμνος <i>adj</i> उघडा, नग्र
	gunē γυνη <i>f</i> १ स्त्री, बाई २ बायको, पत्नी ३ विवाहित स्त्री ४ नवरी

## H

hadēs αδης *m* अधोलोक  
 hagiasmos αγιασμος *m* १ पवित्र २ पवित्रीकरण  
 hagiazō αγιαζω *v* १ पवित्र करणे २ पवित्र मानणे ३ समर्पित करणे *pass* ४ पवित्र केले जाणे, पवित्र होणे  
 hagios αγιος *v* १ पवित्र (नामार्थी:) २ जो पवित्र तो ३ पवित्र पुरुष (अनेकवचन:) ४ पवित्र जन  
 hagiōtēs αγιοτης *f* पवित्रता, पवित्र्य  
 hagnismos αγνिस्मोς *m* शुद्धिकरण  
 hagnizō αγνιζω *v* १ शुद्ध करणे *pass* २ शुद्ध होणे  
 haima αιμα *n* १ रक्त २ जीव  
 hairesis αιρεσις *f* १ मत २ पंथ ३ गट  
 hairetikos αιρετικος *adj* वितंडवादी (अट्टाहासाने विरुद्ध पक्ष स्थापन करण्यासाठी वादविवाद करणारा)  
 halas αλας *n* मीठ  
 halusis αλυσις *f* १ साखळी २ बेडी  
 hamartanō αμαρτानव *v* पाप करणे  
 hamartēma αμαρ्तेमा *f* पाप  
 hamartia αμαρ्तिआ *f* पाप  
 hamartōlos αμαρ्तव्लोς *v* पापी (नामाप्रमाण उपयोग होते)  
 haphē αφη *f* सांधा, संधी  
 haptō απτω *v* १ पेटवणे *mid* २ शिवणे, हात लावणे, ३ धरणे  
 harmos αρμος *m* संधी (सांधा)  
 harpagē αρπαγη *f* १ अपहार २ लूट  
 harpazō αρπαζω *v* १ धरणे २ हिस्कून घेणे, बळाने घेणे ३ उचलणे, नेणे ४ उचलून नेणे  
 hebdomos εβδομος *adj* सातवा  
 hēdonē ηδονη *f* १ वासना २ सुख

hedraiōma εδραιωμα *n* पाया  
 hedraios εδραιος *adj* स्थिर  
 hēgemōn ηγεμων *m* १ सुभेदार २ सरदार ३ अधिकारी  
 heis εις *adj* १ एक २ कोणी ३ सारखा-खी-खे (उदा. लूक १४:१८) (नामार्थी:) ४ एक गोष्ट ५ पहिला दिवस  
 hekastos εκαστος *adj* प्रत्येक, एकेक (नामाप्रमाणेही उपयोग होतो)  
 hekaton εκατον *adj* शंभर, एकशे, शे  
 hēkō ηκω *v* येणे  
 hektos εκ्तोς *adj* सहावा  
 hēlikia ηλικια *f* १ बांधा २ वाढ, शारीरिक वाढ ३ वय ४ आयुष्य  
 hēlios ηλιος *m* सूर्य  
 hēmera ημερα *f* १ दिवस, अहन् (अहोरात्र, अहर्निश ह्या सामासिक शब्दांत) २ दिवसाची वेळ ३ वेळ (अनेकवचनी उपयोगात:) ४ वय  
 hendeka ενδεκα *adj* अकरा  
 hendekatos ενδεκατोς *adj* अकरावा  
 heortē εορτη *f* सण  
 hepta επτα *adj* सात  
 hespera εσπερα *f* संध्याकाळ  
 hēssōn ησσων *f* १ हानीचा २ कमी  
 hetairos εταιρोς *m* मित्र  
 hetoimazō ετοιμαζω *v* १ तयार करणे, सिद्ध करणे, सज्ज करणे २ सजविणे ३ तयारी करणे, तयार ठेवणे ४ साठवणे  
 heuriskō ευρισκω *v* १ शोधून काढणे, मिळवणे, संपादणे २ भेटणे ३ दिसणे, दिसून येणे, आढळणे, प्रगट होणे ४ शोध लावणे, सापडणे, लाभणे, प्राप्त होणे, मिळणे ५ समजणे ६ ठरणे ७ निघणे ८ भरणे  
 hex εξ *adj* सहा

hexēkonta εξηκοντα *adj* साठ  
 hiereus ιερευς *m* याजक  
 hieron ιερον *n* मंदिर  
 hikanos ικανος *adj* १ लायक २ पुरे ३ मोठा,  
     दीर्घ ४ पुष्कळ ५ पुष्कळ वेळ ६ पुष्कळ दिवस  
     (नामार्थी:) ७ जामीन  
 hilaskomai ιλασ्कομαι *v* १ प्रायश्चित्त करणे,  
     pass दया करणे, दया येणे  
 hilasmos ιλασ्मος *m* प्रायश्चित्त  
 hilastērion ιλασ्टेरिओν *n* १ प्रायश्चित्त २  
     दयासन  
 himation ιματιον *n* १ कस्त २ कपडा ३  
     अंगरखा ४ झागा ५ पेहराव  
 hippoς ιππος *m* घोडा  
 hodēgeō οδηγεω *v* १ नेणे २ मार्गदर्शन करणे  
 hodos οδος *f* १ वाट, मार्ग, रस्ता, बाहेरचा रस्ता  
     २ प्रवास ३ पद्धत ४ काठ  
 homileō ομιλεω *v* बोलणे  
 homoīoma ομοιωमा *n* रूप, स्वरूप  
 homoiōō ομοιωω *v* १ उपमा देणे pass २  
     सारखे असणे, सारखे होणे  
 homoios ομοιος *adv* १ सारखा २ प्रमाणे  
 homologeō ομολογεω *v* १ पतकरणे २ उघड  
     सांगणे ३ उघड करणे ४ वचन देणे ५ आश्वासन देणे  
     pass ६ पतकर केला जाणे  
 homologia ομολογिा *f* १ पतकर २ अंगीकार  
     ३ विश्वास  
 homothumadon ομοθυमादोν *adv* १  
     एकमताने २ एकमनाने  
 hoplon οπλον *m* १ साधन २ शस्त्र ३  
     (अनेकवचनी उपयोगात:) शस्त्रसामग्री  
 hōra ωρα *f* १ तास, घटका २ वेळ, काळ ३ काही  
     काळ, अल्प (काळ) ४ दिवस (=पुष्कळ तास)  
 horaō οραω *v* १ पाहणे २ (दर्शन) घडणे  
 horkōmosia ορκωμोσिा *f* शपथ  
 horkos ορκोς *m* शपथ

hosios οτιος *m* १ पवित्र २ (नामार्थी:) आशीर्वाद ३ पवित्र पुरुष  
 hosiotēs οτιοτης *f* पावित्र्य  
 huakinthos υακινθος *m* धूम्रकांत, धूम्रकांत  
     मणी (एक धुरासारख्या जांभळ्या रंगाचा मोलवान  
     खडा)  
 hualos υαλος *f* काच  
 hubris υβρις *f* १ अपमान (अनेकवचनी:) २  
     हालअपेषा  
 hubristēs υβρισ्टης *m* टवाळ्खोर  
 hubrizō υβριζω *v* हेलना करणे  
 hudōr υδωρ *m* १ पाणी, जल २ पाणवठा,  
     जलाशय ३ प्रवाह, जलौघ  
 hudria υδρια *f* १ पाण्याची कुंडी, कुंडी २ घागर  
 hudrōpikos υδρωπिकोς *adj* जलोदर  
 hudropoteō υδροπोतेव *v* पाणी पिणे  
 huetos υετος *m* पाऊस  
 huios υιος *m* १ मुलगा, पुत्र (विशिष्ट संदर्भात:) २ शिंगरू  
 humeis υμεις pronoun तुम्ही (तुम्ही स्वतः)  
 hupagō υπαγω *v* १ जाणे २ निघणे, निघून जाणे  
     ३ होणे  
 hupakoē υπακοη *f* १ आज्ञापालन  
     (नामवाचक:) २ आज्ञा पाळणे  
 hupakouō υπαकουω *v* १ ऐकणे (आज्ञेप्रमाणे  
     करणे) २ आज्ञा पाळणे, आज्ञापालन करणे ३ अधीन  
     होणे ४ अधीन राहणे  
 huparchō υπαρχω *v* १ असणे २ जवळ असणे  
     (विशेषणात्मक रूप:) ३ जवळ असलेले, (सामासिक  
     शब्दात पर्याय:) ४ स्व (नामवाचक पर्याय:) ५ माल,  
     मालमत्ता, पैसाअडका  
 huper υπερ prep १ साठी, करता २ बाजूला ३  
     बदल ४ वतीने ५ विषयी, विषयीचा ६ बाबतीत ७ मुळे  
     ८ पेक्षा, हून ९ पेक्षा अधिक, हून अधिक १० पेक्षा  
     प्रछर, पेक्षा मोठा, हून मोठा ११ हून श्रेष्ठ १२ पलीकडे  
 huperēphania υπερηφανिा *f* गर्व

huperēphānos υπερηφανος *adj* गर्विष्ठ  
 hupēretēs υπηρετης *m* १ कामदार २ सेवक  
 huperphroneō υπερφρονεω *v* अधिक मोठे  
 मानणे  
**hypodechomai** υποδεχομαι *v* (घरी)  
 घेऊन जाणे, बरोबर-आत-घरात घेणे  
**hypodeigma** υποδειγμα *n* १ उदाहरण २  
 प्रतिकृती  
**hypodēma** υποδημा *n* वहाणा  
**hypogrammos** υπογραμ्मोς *m* कित्ता  
**hypokrisis** υποκρισις *f* ढोंग  
**hypokritēs** υποκριτης *adj* ढोंगी  
**hypolambanō** υπολαμ्बानω *v*  
 (अकर्मकः) १ वाटणे (सकर्मकः) २ उत्तर देणे ३ नेणे  
**hypomenō** υπομενω *v* १ सोसणे, सहन करणे  
 २ मागे राहणे ३ टिकून राहणे ४ धीर धरणे  
**hypomimnēskō** υπομिम्नησ्कω *v* १  
 आठवण देणे *mid* २ आठवणे  
**hypomonē** υπομονη *f* १ धीर २ सोशिकपणा  
 ३ टिकाव  
**hypostrephō** υποσ्तρεψω *v* परतणे, परत  
 येणे, परत जाणे, परत निघणे, माघारी निघणे

hypotassō υποτασσω *v* १ अंकित करणे,  
 अधीन ठेवणे, आज्ञाकित करणे २ खाली ठेवणे ३  
 स्वाधीन ठेवणे *mid (pass)* ४ अंकित होणे,  
 अधीन असणे-राहणे, आज्ञाकित राहणे-होणे ५ आज्ञेत  
 राहणे ६ वश होणे ७ सेवा करणे  
**hypotupōsis** υποτυπωτास *f* उदाहरण  
**hupsēlophroneō** υψηλοφ्रोनεω *v*  
 मोठेपणा मानणे  
**hupsēlos** υψηλोς *adj* १ उंच २ उभारलेला ३  
 श्रेष्ठ (नामार्थी:) ४ उंच गोष्टी  
**hupsistos** υψισ्टोς *superlative* १ परात्पर  
 २ सर्वोच्च  
**hupsōma** υψωμा *n* १ उंची २ उंच गोष्ट  
**hupoō** υψωω *v* १ मोठा करणे २ वर उचलणे ३  
 वर चढवणे ४ उंच करणे  
**hupsos** υψως *n* १ उंची (क्रियाविशेषणार्थी:) २  
 वर (उदा. इफिस ४:८)  
**hus** υς *f* डुकरीण  
**hustereō** υπτερεω *v* १ कमी असणे-पडणे २  
 वाण पडणे ३ गरज असणे ४ दुरावणे (उदा. 'दुरावलेला  
 दिसू नये', इब्री. ४:१), जवळ नसणे *pass* ५ कमी  
 असणे-पडणे ६ गरजेत राहणे-असणे ७ उणे पडणे ८  
 दुरावलेले असणे (उदा. 'दुरावलेले, नाडलेले व  
 पीडलेले होऊन', इब्री. ११:३७)

iaomai ιαομαι *v* १ बेरे करणे, रोग बेरे करणे  
*pass* २ बेरे होणे, बेरे करून घेणे

iaspis ιασπις *f* हिरा

iatros ιατρος *m* वैद्य

ichthudion ιχθυδιον *m* लहान मासा

ichthus ιχθυς *m* मासा

ide ιδε *v imperative* (आज्ञार्थी रूपः) बघ,  
 बघा, पहा (*see eidon*)

idiōtēs ιδιωτης *m* अशिक्षित

idou ιδου *v imperative* (आज्ञार्थी रूपः) बघ,  
 बघा, पहा (*see eidon*)

iris ιρις *m* मेघधनुष्य

ischuō ισχυ० *v* १ शकणे, करू शकणे  
 (व्याकरणिक पर्यायः) क्रियापदाचे शक्य रूप योजणे  
 २ येणे (संभाव्य होणे) ३ प्रबळ होणे ४ शक्ती असणे  
 ५ उपयोगी असणे ६ निरोगी असणे

ischus ισχυς *m* शक्ती, बळ

isopsuchos ισोψυχος *adj* सारख्या मनाचा

## K

- kainos** καίνος *adj* नवा
- kairos** καιρός *m* १ वेळ, काळ, समय, सुमार २ काही काळ ३ संधी ४ ऋतू ५ हंगाम
- kakia** κακία *f* १ कुवृत्ती २ वाईट
- kakopatheō** κακοπαθεω *v* दुःख सोसणे
- kakopoieō** κακοποιεω *v* वाईट करणे
- kakos** κακός *adj* १ वाईट २ दुष्ट, निर्दय ३ आजारी, रोगी ४ अपायकारक (नामार्थी:) ५ इजा, अपाय, अपकार ६ वाईट गोष्ट
- kakōs** κακώς *adv* निर्दयपणे
- kaleō** καλεω *v* १ बोलावणे, पाचारण करणे, आमंत्रण करणे २ म्हणणे ३ (नाव) ठेवणे-देणे *pass* ४ बोलावले जाणे, बोलावल्यात येणे, पुकारले जाणे, म्हटले जाणे, म्हणण्यात येणे, म्हणकून घेणे ५ नाव ठेवण्यात येणे (पयायिने: नाव ठेवायचे) ६ नाव असणे (पयायिने: नावाचा) ७ (नाव) ठेवण्यात येणे ८ (नाव) असणे
- kalos** καλος *adj* १ चांगला २ बरा ३ अधिक बरा ४ बरोबर ५ उपयोगी ६ सुंदर, उचित (उपयद:) ७ सु (नामार्थी:) ८ प्रामाणिक गोष्ट ९ चांगली गोष्ट १० जे चांगले ते
- kalumma** καλυμμα *n* आच्छादन (तोंडावरचे)
- kamēlos** καμηλος *m* उंट
- kanōn** κανων *m* १ हक्क, मर्यादा २ नियम
- kardia** καρδια *f* १ अंतःकरण २ मन ३ भाव ४ पोट
- karpophoreō** καρποφορεω *v* १ फळ देणे २ पीक देणे *mid* पीक देणे
- karpophoros** καρποφορोς *adj* १ फळ देणारा २ पीक देणारा
- karpos** καρπος *adj* १ फळ २ बोंड ३ पीक
- katabrabeuō** καταβραβευω *v* बक्षिसापासून ढळवणे
- katacheō** καταχεω *v* ओतणे
- katadouloō** καταδουλοω *v* दास्यात नेणे
- katagelaō** καταगेलाव *v* हसणे (उपहासाने)
- kataggellō** καταγ्गेल्लω *v* १ बोलणे २ संगणे ३ दाखवणे ४ शिकवणे ५ घोषणा करणे ६ विदित करणे
- katagnumi** καταγνυμι *v* तोडणे
- katakauchaomai** καταकाँचाओमाव *v* १ अभिमान मिरवणे २ विरुद्ध अभिमान मिरवणे
- katakleiō** καταक्लैइ *v* कोंडणे
- kataklusmos** καταक्लूस्मोस *m* जलप्रलय, महापूर
- katakrima** καταक्रिमा *m* दंडाज्ञा
- katakrinō** καταक्रिनω *v* १ दोषी ठरवणे २ शिक्षा देणे ३ दंडाज्ञा ठरवणे ४ दोषी ठरणे
- katalalia** καταλालिा *v* कुजबुज
- katalambanō** καταλαम्बानω *v* १ धरणे २ ग्रासणे ३ वर येणे ४ गाठणे ५ मिळवणे *mid* ६ दिसणे ७ ग्रहण करणे *pass* ८ हस्तगत होणे
- kataleipō** καταλειपω *v* १ सोडणे २ राहू देणे ३ राखणे ४ ठेवणे ५ मारे ठेवणे ६ ठेवून जाणे (अकर्मक:) ७ निघून जाणे, *pass* ८ राहणे
- kattallagē** καταλ्लाग्ग *f* समेट
- katallassō** καταλ्लास्सω *v* समेट करणे
- kataluma** καταλुमा *m* १ उतारशाळा २ पाहुण्यांची खोली, उतरण्यांची खोली
- kataluō** καταलुω *v* (सकर्मक:) १ नष्ट करणे, मोडणे *pass* २ मोडणे (अकर्मक:) ३ उतरणे, राहणे
- katamartureō** καταμαर्टυρεω *v* विरुद्ध साक्ष देणे
- katanaarkaō** κατानार्काव *v* भार घालणे
- katanoeō** κατανοεω *v* १ न्याहाळणे २ स्पष्ट पाहणे, लक्ष देणे ४ ओळखणे

katapausis καταπαυσις *f* विसावा  
 katapetasma καταπετασμा *m* पडदा  
 kataphileō καταφιλεω *v* चुंबन घेणे, मुके घेणे  
 katara κατारा *f* १ शाप (विशेषणार्थी:) २ शापित  
 kataraomai κατाराओमाई *v* १ शाप देणे *pass* २ शापित होणे  
 katargeō καταρ्गेव *v* १ अडवणे, हतबल करणे २ व्यर्थ करणे, निरूपयोगी करणे ३ नष्ट करणे, नाहीसे करणे ४ सोडणे ५ *pass* निरूपयोगी होणे, नष्ट होणे, नाहीसे होणे ६ मुक्त होणे ७ अंतरणे  
 katartizō καταρ्तिज्व *v* १ निर्माण करणे, तयार करणे २ नीट करणे ३ वळवणे ४ पूर्ण करणे, परिपूर्ण करणे ५ अधिकाधिक सुधारणा करणे *pass* ६ निर्माण होणे ७ पूर्ण होणे ८ पूर्णित वाढत जाणे  
 kataskeuazō κατασκευाज्व *v* १ करणे २ तयार करणे ३ बांधणे *pass* ४ तयार होणे  
 kataxioō καταξिओ *v* लायक गणणे  
 katēcheō κατηχेव *v* १ शिकवणे, पढवणे, शिक्षण देणे *pass* २ शिक्षण मिळणे  
 katēgoreō κατηγोरेव *v* आरोप करणे  
 katēgoros κατηγोरोस *v* आरोप करणारा  
 katergazomai κατεργαζोमाई *v* १ घडविणे, उत्पन्न करणे, तयार करणे, साधणे, कारणीभूत होणे २ परिणाम घडविणे ३ पालन करणे, आचरण करणे ४ करीत असणे, करीत राहणे  
 kathairō καθαιρω *v* स्वच्छ करणे, शुद्ध करणे  
 katharismos καथारिस्मोस *m* १ शुद्धी २ शुद्धिकरण  
 katharizō καθारिज्व *v* १ शुद्ध करणे २ शुद्ध ठरवणे *pass* ३ शुद्ध होणे  
 katharos καथारोस *adj* शुद्ध, स्वच्छ, निर्दोष  
 katharotēs καथारोतेस *f* शुद्धी, शुद्धिकरण  
 kathēmai καथेमाई *v* बसणे, खाली बसणे  
 katheudō καथेउद्व *v* झोपणे

kathistēmi καθισ्तημι *v* १ नेमणे २ करणे ३ पुढे घेऊन जाणे *pass* ४ ठरविले जाणे ५ असणे  
 kathizō καθιज्व *v* १ बसणे, खाली बसणे २ राहणे *pass* ३ बसवणे  
 katoikeō κατοιकेव *v* राहणे, वसती करणे  
 kauchaomai καυχाओमाई *v* अभिमान मिरवणे  
 kauchēma καυχηमा *m* अभिमान  
 kauchēsis καυχηसिस *f* अभिमान  
 kauma καउमा *m* उष्णता  
 kausōn καउसाव *m* १ ऊन (न्ह) २ उष्णता ३ प्रखर ताप  
 keimai κεइमाई *v* केलेले-घातलेले-ठेवलेले-बांधलेले-राहिलेले-नेमलेले असणे  
 keleuō κεलेउव *v* आज्ञा देणे, आज्ञा करणे  
 kentron κεν्त्रोव *n* १ काटा २ नांगी  
 kephalaion κεफालाइव *n* १ रक्कम (उपमने:) २ सार  
 kephalē κεफाली *f* १ मस्तक, शिर, डोके, माथे (विशेषणार्थी:) २ प्रमुख  
 kēpos κεपोस *m* १ बाग २ मळा  
 kēpouros κεपोउरोस *m* माळी  
 kerdainō κεर्दाइव *v* मिळवणे, लाभ मिळवणे, कमावणे, जिंकणे, पदरी पाडून घेणे  
 kērugma κεरुग्मा *n* १ घोषणा २ उपदेश ३ घोषणा करणे (कृती)  
 kērussō κεरुपूर्तव *v* घोषणा करणे, गाजविणे, सांगणे, विदित करणे  
 kērux κεरुपूर्क *m* उपदेशक  
 kinduneuō κιν्दुन्वेउव *v* धोक्यात असणे  
 kinnamōmon κιन्नामूमोव *n* दालचिनी  
 klados κλαδोस *m* फांदी, डहाळी, फाटा  
 klaiō κλाईव *v* रडणे, अश्रू गाळणे  
 klauthmos κ्लाउथ्मोस *m* (नामवाचक:) रडणे  
 kleiō κ्लैइव *v* १ बंद करणे *pass* २ बंद असणे ३ बंद केले जाणे

kleis κλεῖς *f* किल्ली  
 klēma κλημα *n* फाटा  
 kleptēs κλεπτης *m* चोर  
 kleptō κλεπτω *v* चोरी करणे, चोरणे, चोरून नेणे  
 klēronomeō κληρονομεω *v* १ वतन मिळवणे, वतन घेणे २ वारीस होणे, वारसा घेणे, वारसा मिळवणे *pass* ३ वतन मिळणे ४ वारशाने मिळणे  
 klēronomia κληρονομिा *f* वतन  
 klēronomos κληροनομोς *m* वारीस १ वतन २ वाटा ३ चिठी (काही ठरवण्यास उपयोग करण्याची)  
 klēsis κλησις *f* पाचारण  
 klētos κλητος *adj* बोलावलेला  
 klinē κλινη *f* खाटले, पलंग  
 klinidion κλινिडिओन *n* अंथरूण  
 kodrantēs κοδραν्टेष *m* दमडी (१/६४ दिनार)  
 koilia κοιλια *f* उदर, पोट  
 koimaomai κοιμαομαι *v* १ निजणे २ मरणे  
 koinōneō κοινωνेव *v* १ भागीदार होणे २ भागी देणे  
 koinōnia κοινωνिा *f* १ भागी, वाटा, भाग २ सहवास, सहभागिता ३ सहभागी होणे (कृती)  
 koinōnikos κοινωनिकोς *adj* उदर  
 koinōnos κοινωनोς *m,f* भागीदार  
 koinoō κοινων *v* १ विटाळवणे २ निषिद्ध मानणे (विशेषणार्थी:) ३ निषिद्ध, विटाळलेले  
 koinos κοινोς *adj* १ समाइक २ निषिद्ध ३ अपवित्र, विटाळलेले  
 kokkos κοκκος *m* १ दाणा २ बी  
 kolaphizō κολαφιζω *v* बुक्क्या मारणे, ठोसे देणे  
 kōlon κωλον *n* प्रेत  
 kolumbēthra κολυμ्बηθρा *f* तळे

komē κομη *f* केस (डोक्यावरील)  
 kōmē κωμη *f* १ गाव २ खेडे  
 komizō κομιζω *v* १ मिळवणे २ घेऊन येणे *mid* ३ मिळणे ४ प्रतिफळ मिळणे ५ प्रास होणे  
 kōmos κωμος *m* दंगल  
 koniortos κονιορ्तोς *m* धूळ  
 kophinos κοφि�νोς *m* करंडी  
 kopiaō κοπιαω *v* १ कष्ट करणे, श्रम करणे, परिश्रम करणे २ सेवा करणे ३ दमणे  
 kopos κοποο *m* १ काम, कष्ट, श्रम २ त्रास  
 korax κοραξ *m* कावळा  
 korban κορβाव *Hebrew term* १ कुर्बान २ दानकोश  
 kosmeō κοσμεω *v* १ सजवणे, शोभिवंत करणे, सुशोभित करणे २ शोभा आणणे, भूषवणे, साज घालणे ३ मढवणे ४ नीट करणे  
 kosmos κοσμος *m* १ जग, युग २ शोभा  
 krabattos κραβατ्तोς *m* १ बाजले २ अंथरूण  
 kraspedon κρασ्पेदोν *n* काठ  
 krataioomai κραταιοομαι *v* बलवान होणे  
 krateō κραतेव *v* १ धरणे, बळकट धरणे, बिलगणे २ हस्तगत करून घेणे ३ स्वीकारणे ४ पाळणे ५ ठेवणे, मनात ठेवणे ६ झाकणे ७ अडवणे  
 kratos κρατोς *n* १ बळ २ सत्ता  
 kraugazō κραυγαζω *v* ओरडणे, ओरडून म्हणणे, ओरडत म्हणणे  
 kraugē κραυगη *f* १ हाक २ गलबला ३ आक्रोश ४ आवाज  
 krazō κραζω *v* १ ओरडणे, ओरडून म्हणणे २ हाक मारणे ३ गजर करणे  
 krima κριμा *n* १ दोष २ शिक्षा ३ खटला ४ न्यायनिवाडा, न्याय, निर्णय  
 krinō κρινω *v* १ न्याय करणे, न्यायनिवाडा करणे २ दोषी ठरवणे, दोष लावणे, दोष देणे ३ चौकशी करणे ४ सारासार विचार करणे ५ मानणे ६ ठरवणे

*mid (pass)* ७ फिर्याद करणे,  
न्यायनिवाङ्यासाठी जाणे *pass* ८ न्याय होणे, दोषी  
ठरणे ९ दोष येणे १० चौकशी होणे  
**krisis** κρίσις *f* १ न्याय २ आरोप  
**kritēs** κριτής *m* न्यायाधीश  
**kruphē** κρυψη *adv* गुसात (गुसपणे)  
**kruptō** κρυπτω *v* १ लपवणे २ लपवून ठेवणे,  
गुस ठेवणे *pass* ३ दडणे, आपल्याला लपवणे ४  
गुसपणे होणे (उदा. योहान १९:३८)  
**krystallos** κρυσταλλος *m* स्फटिक  
**ktēma** κτῆμα *n* १ मालमत्ता २ जमीन  
**ktēnos** κτῆνος *v* जनावर, पशू

**ktisis** κτισίας *f* १ सृष्टी २ उत्पत्ती, निर्मिती ३  
व्यवस्था  
**ktizō** κτιζω *v* १ निर्माण करणे, उत्पन्न करणे २  
करणे  
**kukloō** κυκλοω *v* १ भोवती जमणे २ सभोवती  
फेरे घालणे ३ वेढणे  
**kunarion** κυναριον *n* पिलू (कुञ्याचे)  
**kuōn** κυων *m* कुत्रा  
**kurios** κυριος *m* १ परमेश्वर २ प्रभू ३ धनी ४  
महाराज  
**kuriotēs** κυριοτης *f* शासन

## L

lachanon λαχανον *n* १ रोपटे २ भाजी

laleō λαλεω *v* बोलणे, सांगणे, म्हणणे, ऐकवणे

laos λαος *m* १ समाज २ प्रजा, राष्ट्र ३ लोक

larugx λαρυγξ *m* घसा

latreia λατρεια *f* १ सेवा २ उपासना

latreuō λατρευω *v* १ सेवा करणे २ उपासना करणे

leimma λειμμα *n* अवशेष

leitourgeō λειτουργεω *v* सेवा करणे, उपासना करणे

leitourgia λειτουργια *f* सेवा

leitourgos λειτουργος *m* सेवक

lēnos ληνος *f* द्राक्षकुँड

leōn λεων *m* सिंह

lepros λεπρोς *m* कुष्ठरोगी

lepton λεπτον *n* टोली (१/१२८ दिनार)

lēstēs ληστης *m* चोर, लुटारू

leukos λευκος *adj* पांढरा, शुभ्र

libanos λιβανος *m* ऊद

limnē λιμνη *f* सरोवर

limos λιμος *m,f* १ दुष्काळ २ भूक

lithos λιθος *m* १ दगड, पाषाण, शिळा २ तळी (जात्याची)

lithos timios λιθος τιμιος *m* १ हिरा २ मोलवान पाषाण

logchē λογχη *f* भाल

logion λογιον *n* वचन

logizomai λογιζομαι *v* १ विचार करणे २ मानणे, मोजणे ३ गणणे

logos λογος *m* १ शब्द, उक्ती २ वचन, वाक्य ३ भाषण, (नामवाचक:) बोलणे ४ संदेश, निरोप ५ ग्रंथ ६ कीर्ती

loidoreō λοιδορεω *v* १ हेटाळणी करणे, निंदा करणे *pass* २ हेटाळणी होणे

louō λουω *m* धुणे २ स्नान घालणे *pass* ३ स्नान होणे

luchnia λυχνια *f* १ दीपवृक्ष २ दिवठणी ३ समई

luchnos λυχνος *m* दिवा, दीप

lukos λυκος *m* लांडगा

luō λυω *f* १ मोडणे, फोडणे २ पाडणे ३ नष्ट करणे ४ सोडणे, सोडवणे ५ काढणे ६ उठणे *pass* ७ फुटणे ८ नष्ट होणे ९ सुटणे, सोडवले जाणे १० विरघळणे

lupē λυπη *f* दुःख

lupeō λυπεω *v* १ दुःख देणे, दुःखी करणे, दुखावणे *pass* २ दुःख होणे ३ दुःखित होणे, खिन्न होणे ४ हळहळणे ५ वाईट वाटणे ६ शोक करणे (विशेषणार्थी:) ७ दुःखित

lutron λυτρον *n* खंडणी

lutroomai λυτροοमαι *v* सुटका करणे

lutrōsis λυτρωσις *f* मुक्ती

lutrōtēs λυτρωतης *m* मुक्तिदाता

## M

machaira μαχαιρα *f* तरवार  
machē μαχη *f* भांडण  
machomai μαχομαι *v* १ भांडणे २ वाद  
लढवणे  
magos μαγος *m* १ मागी २ जादूगार  
mainomai μαινομαι *v* बेडे असणे-होणे  
makarios μακαριος *adj* धन्य, आशीर्वादित,  
सुखी  
makarismos μακαρισ्मोς *m* आशीर्वाद  
makrothumeō μακροθυμεω *v* १ धीर  
धरणे २ सहनशील असणे ३ वागवून घेणे ४ विलंब  
करणे  
makrothumia μακροθυμिए *f* १ धीर २  
सहनशीलता  
mammē μαम्मी *f* आजी  
manthanō μαν्थानω *v* १ शिकणे २ समजणे  
martureō μαर्टुरेव *v* १ साक्ष देणे, (साक्ष)  
देणे, खाही देणे *mid (pass)* २ साक्ष दिली जाणे  
३ साक्ष मिळणे ४ खाही दिली जाणे (विशेषणार्थी:) ५  
नावाजलेला  
marturia μαर्टुरिए *f* साक्ष  
manthanō μαन्थानω *v* साक्ष  
marturomai μαर्टुरोमαι *v* निशून सांगणे  
martus μαर्टुस *m* साक्षी  
mataios ματαιος *adj* १ व्यर्थ (नामार्थी:) २  
व्यर्थ गोष्ट  
mataiotēs ματαιοतेस *f* व्यर्थता  
mathētēs μαथेतेस *m* शिष्य  
megas μεγας *adj* १ महान, मोठा (नामार्थी:) २  
मोठी गोष्ट  
meizōn μειζων *adj, comp of megas*  
and sometimes superl -पेक्षा मोठा,  
अधिक मोठा, सर्वांत मोठा, श्रेष्ठ  
mēkos μηκोς *n* लंबी

melan μελαν *n* शाई  
melas μελας *adj* काळा  
meletaō μεलेताव *v* १ चिंतन करणे २ योजिणे  
mellō μεल्लो *v* १ येणे २ असणे ३ टेकणे ४  
थांबणे (व्याकरणिक पर्याय:) ५ -ईन, इ.  
भविष्यकालवाचक प्रत्यय (नामार्थी:) ६ येणारी गोष्ट  
melō μεलो *v* १ काळजी करणे-असणे २ पर्वा  
करणे-असणे  
melos μεलोς *n* अवयव  
mempsimoiros μεμψिमोइरोς *adj*  
आपल्या वाट्याला दोष लावणारा  
mēn μην *m* महीना  
menō μενω *v* राहणे, असणे, टिकणे, टिकून  
राहणे, थांबणे, वाट पाहणे  
merimna μεरिम्ना *f* काळजी  
merimnaō μεरिम्नाव *v* काळजी करणे  
mēros μηρोς *m* मांडी  
mesitēs μεσिटेस *m* मध्यस्थ  
metamorphoomai μεटामोरफोमाव *v*  
रूपांतर होणे  
metanoeō μεटानोएव *v* पश्चात्ताप करणे  
metanoia μεटानोइए *f* १ पश्चात्ताप २  
पश्चात्ताप करणे (कृती)  
metechō μεटेखो *v* वाटेकरी असणे-होणे  
mētēr μηतेप *f* आई, माता  
methē μεथी *f* धुंदी  
methodeia μεथोदेइए *f* युक्ती  
methuskomai μεथुस्कोमाव *v* झिंगणे  
metochē μεटोखी *f* वाटा  
metochos μεटोखोस *m* वाटेकरी  
metōpon μεटोपोव *n* कपाळ  
mētra μηत्रा *f* १ उदर २ गर्भाशय  
metron μεट्रोव *n* १ माप, परिमाण २ हड्डी

mimeomai μιμεομαι *v* अनुकरण करणे  
 mimētēs μιμητης *m* अनुकरण करणारा  
 misthos μισθος *m* १ वेतन, मजुरी २ प्रतिफळ  
 mnēma μνημा *n* थडगे  
 mnēmeion μνημειον *n* थडगे, कबर  
 mnēmoneuō μνημोनευω *v* १ आठवणे २  
     आठवण असणे-होणे-ठेवणे-करणे  
 moicheia μοιχεια *f* व्यभिचार  
 moicheuō μοιχευω *v* व्यभिचार करणे  
 monē μονη *f* वस्तीची जागा, वस्तीचे ठिकाण  
 monos μονος *adj* १ केवळ २ केवळ एक,  
     एकच, एकटा ३ अनन्य (व्याकरणिक पर्याय:) ४ च  
     (प्रत्यय)

mōros μωρος *adj* १ मूर्ख २ मूर्खपणाचा  
     (नामार्थी:) ३ मूर्ख ४ मूर्खपण ५ मूर्ख गोष्ट  
 morphē μορφη *f* स्वरूप  
 morphōsis μορφωσις *f* स्वरूप  
 muelos μυελος *m* मज्जा  
 mukaomai μυκαομαι *v* गुरुगुरणे  
 mulikos μυλιकोς *adj* (विशेषणार्थी:)  
     जात्याची  
 mulos μυλος *m* १ जाते २ जात्याची तळी  
 mulos onikos μορφη ονικος *m* मोठ्या  
     जात्याची तळी  
 muōpazō μυωπαζω *v* दूरचे न पाहता येणे  
 mustērion μυστηριον *n* १ रहस्य २ गूढ गोष्ट  
 muthos μυθος *m* कहाणी

## N

naos ναος <i>m</i> १ मंदिर २ पवित्र स्थान ३ देव्हारा	niptō νιπτω <i>v</i> धुणे
neanias νεανιας <i>m</i> १ तरुण मनुष्य २ मुलगा ३ सेवक, नोकर, दास	noeō νοεω <i>v</i> १ समजणे (कळणे) २ विचार करणे ३ मनात आणणे
nekros νεκρος <i>adj</i> १ मृत, मेलेला २ मेला ३ निर्जीव (नामार्थी:) ४ मृत, मेलेला	nomikos νομικος <i>adj</i> नियमशास्त्राविषयीचे, (नामार्थी:) शास्त्री
neos νεος <i>m</i> नवा	nomimōs νομिमως <i>adv</i> नियमशास्त्रप्रमाणे
neotēs νεοτης <i>f</i> १ तरुणपण २ लहानपण ३ बाळपण	nomizō νομιζω <i>v</i> १ समजणे (कल्पना करणे) २ वाटणे ३ विचार करणे <i>pass</i> ४ नियमानुसार होणे
nēphalios νηφαλιος <i>adj</i> संयमशील	nomos νομος <i>m</i> १ नियमशास्त्र २ नियम (समूहवाचक:) ३ नियम
nephelē νεφελη <i>f</i> छाग	nōthros νωθρος <i>adj</i> १ मंद २ आळशी
nēphō νηφω <i>v</i> सावध राहणे	notos νοटोς <i>m</i> १ दक्षिण २ दक्षिण वायू
nēpios νηπιος <i>m</i> १ लहान बाळ, मूल, बालक २ लहान मुलगा	nōtos νωटोς <i>m</i> पाठ (शरिराचा भाग)
nēsos νησος <i>f</i> बेट	nous νους <i>m</i> १ मन २ बुद्धी ३ वृत्ती
nēsteia νηστεια <i>f</i> १ उपोषण २ उपास ३ उपासमार	nouthesia νουθेशिए <i>f</i> १ बोध २ शिक्षण
nēsteuō νησ्टευω <i>v</i> उपास करणे	numphē νυμ्फη <i>f</i> वधू, सून
nikaō νικाओ <i>v</i> १ जिंकणे, विजय मिळविणे, विजयी होणे, <i>pass</i> २ जिंकले जाणे	numphios νυμ्फिओς <i>m</i> वर
nikos νικος <i>n</i> विजय	nux νυξ <i>f</i> रात्र, निशा (अहर्निश ह्या सामासिक शब्दात)

## O

ochlos οχλος *m* जमाव, समुदाय, लोकांचा  
     घोळका, गर्दी, गट, घोळका, लोक  
 odous οδους *m* दात  
 ogdoos ογδοος *adj* आठवा (भाविक पर्यायः)  
     इतर सातांसहित  
 oida οιδα *v* १ जाणणे, मानणे २ माहित असणे,  
     माहिती असणे ३ ओळखणे, लक्ष देणे, टिपणे ४  
     समजणे, कळणे ५ प्रसिद्ध होणे (*see eidon*)  
 oiketēs οικετης *m* नोकर, चाकर, घरचा चाकर  
 oikia οικिया *f* १ घर २ घराणे  
 oikodomē οικोडोमी *f* १ इमारत २ बांधकाम  
     ३ उभारणी  
 oikodomeō οικोडोमेव *v* १ बांधणे २  
     उभारणे ३ उभारणी करणे *pass* ४ बांधले जाणे  
 oikonomia οιकोनोमिया *f* १ कारभार २  
     व्यवस्था  
 oikonomos οιकोनोमोς *m* कारभारी  
 oikos οιकोς *m* १ घर २ घरचे (लोक), कुटुंब,  
     घराणे ३ मंडप ४ मंदिर  
 oikoumenē οιकोुमेनी *f* जग  
 oiktirō οιक्तिरव *v* उपकार करणे  
 oiktirmōn οιक्तिर्मव *adj* उपकारी  
 oiktirmos οιक्तिर्मोस *m* १ उपकार २ दया  
 oinos οινोς *m* द्राक्षारस, मद्य  
 oktō οक्टव *adj* आठ  
 oligopistos ολिगोपिस्टोς *adj* अल्पविश्वासी  
 omnumi ομνυμि *v* १ शपथ घेणे, शपथ वाहणे  
     २ वचन देणे  
 onar οναρ *n* स्वप्न  
 onarion οναरिय *n* गाढवीचे शिंगरू  
 onoma ονोमा *n* नाव, जण (व्यक्ती)  
 onos ονोς *m,f* गाढव, गाढवी

opheiletēs οφειλεटी *m* १ ऋणी, देणेकरी,  
     ज्याला देणे आहे असा २ बांधलेला ३ पापी  
 opheilō οφेलॉ *v* १ देणे असणे, देणे लागणे,  
     देणेकरी असणे २ कर्तव्य असणे ३ बांधलेले असणे ४  
     लागणे, आवश्यक असणे, पाहिजे (पाहिजे असणे)  
     (व्याकरणिक पर्यायः) ५ क्रियापदाचा विद्यर्थ  
     योजिणे (उदा. योहान १:३४) (नामार्थीः) ६ हक्क  
     ७ देणे (विशेषणार्थीः) ८ ऋणी

ὄphēleia ωφेलेया *f* लाभ  
 ὄphēleō ωφेलेव *v* १ लाभ घडवणे *mid*  
     (*pass*) २ लाभणे, लाभ होणे, उपयोग होणे,  
     उपयोगी असणे, चालणे

ophis οφीς *m* साप, सर्प  
 ophthalmos οφ्थाल्मोς *m* १ डोळा  
     (अनेकवचनी उपयोगातः) २ दृष्टी

opsarion οψαρίον *n* मासळी

opsis οψीς *m* १ तोंड २ रूप ३ (भाविक पर्यायः)  
     दिसते तेवढे

optanomai οπταनोमाई *v* १ दिसणे २ दर्शन  
     देणे, प्रगट होणे ३ पुढे येउन उभे राहणे

optasia οπ्तासिया *f* दर्शन

orgē ορ्गη *f* राग, क्रोध, कोप

oros ορोς *n* डोंगर

ὄruomai ωρυομाई *v* गुरुगुरणे

osphus οσφुस *f* १ कंबर, कमर २ पोट

osteon οσ्टेओ *m* हाड, अस्थी

ὄtion ωτिय *n* कान (बाहेरचा भाग)

ouai ουαι *interj* १ हाय (हाय हाय) २ हळहळ  
     ३ आपत्ती

oura ουρा *f* शेपूट, शेपटी

ouranos ουρανोς *m* १ स्वर्ग २ आकाश

ous ους *n* १ कान २ श्रवण

oxos οξोς *m* आंब

## P

pagis παγις <i>f</i> १ जाळे २ पाश	paraklētos παρακλητος <i>m</i> कैवारी
paidagōgos παιδαγωγος <i>m</i> शिक्षक	parakoē παραको <i>f</i> आज्ञाभंग
paideia παιδεια <i>f</i> १ शिस्त २ शिक्षण	parakuptō παραकुप्तω <i>v</i> १ लक्ष लावणे,
paideuō παιδευω <i>v</i> १ शिस्त लावणे २ शिक्षण	अवलोकन करणे २ ओणवे होणे
देणे ३ शासन करणे ४ फटके मारणे <i>pass</i> ५	
शिकणे, शिक्षण मिळणे ६ शिक्षा भोगणे	paralambanō παραलαम्बानω <i>v</i> १
paidion παιδιον <i>n</i> १ मूळ, बाळ, बालक २	आणणे, -कडे आणणे, नेणे, -कडे नेणे, घेऊन जाणे २
मुलगा ३ मुलगी	उचलणे, घेणे, बरोबर घेणे ३ स्वीकरणे, स्वीकार
pais παις <i>m,f</i> १ मुलगा, मुलगी २ सेवक, दास,	करणे ४ मिळणे
नोकरी	
panoplia πανοπλια <i>f</i> १ शस्त्रे २ शस्त्रसामग्री	paralogizomai παραλογίζομαι <i>v</i> फसवणे
panourgia πανουρ्गिया <i>f</i> १ कपट २	paralutikos παραलुतिकोς <i>m</i> १ पक्षघाताने
कपटीपणा ३ धूर्तपणा	आजारी २ पक्षघाती, पक्षघाती मनुष्य
pantokratōr παντοकρατωρ <i>m</i> सर्वसमर्थ	paramenō παραमेवω <i>v</i> १ राहणे २ रमणे
parabasis παραβασिः <i>f</i> उल्लंघन	paramuthion παραमुथिय <i>n</i> उत्तेजन
parabolē παραβοलη <i>f</i> १ दाखला २ म्हण	paranomia παरानोमिया <i>f</i> अनाचार
paradechomai παραदेखοमाय <i>v</i> १ आत,	paraporeuomai παरापोरेउयमाय <i>v</i> जाणे
-कडे (जवळ) घेणे २ स्वीकारणे	paraptōma παरापृथमा <i>n</i> १ अपराध
paradidōmi παραदीदωμι <i>v</i> १ धरून देणे,	(नामवाचकः) २ पडणे
हाती देणे, स्वाधीन करणे २ देणे, दान करणे ३ सांगून	paraskeuazō παρασ्केवाच्य <i>v</i> १ तयारी
देणे, नेमून देणे ४ अटकेत ठेवणे ५ घालणे, ठेवणे ६	करणे, <i>mid</i> २ आपली तयारी करणे
मिरवणे, सोपविणे, सोपून देणे ७ वाहणे ८ सोडणे,	paraskeuē παραस्केवय <i>f</i> तयारी
सोडून देणे <i>mid</i> ९ तयार होणे १० स्वतःला	parasthēkē παραस्थिकी <i>f</i> सोपविलेली ठेव
सोपविणे	paratithēmi παραतीथिम <i>v</i> १ पुढे मांडणे २
paradosis παραदीसिः <i>f</i> १ प्रथा २ संप्रदाय	प्रतिपादन करणे ३ वाढणे <i>mid</i> ४ देणे ५ सोपविणे,
paraggelia παραγ्गेलिया <i>f</i> आज्ञा, आदेश	हाती सोपविणे
paraggellō παραग्गेल्लω <i>v</i> आज्ञा देणे,	parechō παρεχ्य <i>v</i> १ आणणे २ देणे, पुरवणे ३
सांगणे, निक्षून सांगणे	पुढे करणे ४ दाखविणे ५ -साठी करणे ६ राखणे <i>mid</i>
parakaleō παρाकालेव <i>v</i> १ -कडे बालवणे	७ आणणे ८ वागणूक देणे ९ राखविणे
२ विनंती करणे, मागणे ३ सांत्वन करणे ४ बोध करणे	pareisduō παρैइस्डुव <i>v</i> एकीकडून आत येणे
५ उत्तेजन देणे <i>pass</i> ६ सांत्वन होणे ७ उत्तेजन घेणे	parepidēmos παρεपिदीमोस <i>adj</i> प्रवासी
paraklēsis παραक्लηसिः <i>f</i> १ सांत्वन २ बोध,	paristēmi παρिष्टेमि <i>v</i> (अकर्मकः) १ उभे
उत्तेजन ३ बोध करणे (नामवाचकः) ४ आग्रह ५	राहणे २ पुढे उभे राहणे ३ जवळ उभे राहणे ४
शांती	साहाय्यक होणे ५ उभे असणे ६ जवळ उभे असणे ७
	येणे (सकर्मकः) १ समोर उभे करणे, समोर नेणे २

समोर ठेवणे, दाखविणे ३ पुरवणे ४ सादर करणे ५  
समर्पण करणे ६ प्रस्थापित करणे

**paroikos** παροικος *m* उपरी

**paroimia** παροιμία *f* १ दाखला २ म्हण

**paroinos** παροινός *m* मद्यपी

**parousia** παρουσία *f* १ येणे, उपस्थिती २  
समक्षता

**paroxunomai** παροξυνομαι *v* १ चिडणे २  
प्रक्षुब्ध होणे

**paroxusmos** παροξυσμός *m* ईर्ष्या

**parrhēsia** παρρησία *f* १ उघडपणा २ धैर्य ३  
बोलण्याची घिटाई

**parrhēsiazomai** παρρησιαζομαι *v*  
धैर्यने बोलणे

**parthenos** παρθενος *f,m* १ कुमारी,  
कुमारिका २ कुमार

**pascha** πασχα *n* १ वल्हांडण, वल्हांडण सण  
२ वल्हांडणाचा बळी ३ वल्हांडणाचे भोजन

**paschō** πασχό *v* १ सोसणे २ भासणे ३ त्रास  
होणे ४ मरण सोसणे

**patēr** πατηρ *m* १ पिता, जनक, बाप २ अब्बा ३  
पूर्वज (अनेकवचन उपयोगातील एक पर्यायः) ४  
आईबाप

**pathēma** παθημा *n* १ दुःख २ भावना

**patria** πατρία *f* कुळ

**patris** πατρις *f* स्वतःचा देश

**pēgē** πηγή *f* १ झारा २ विहीर

**peinaō** πειναω *v* १ भूक लागणे, भुकेले होणे २  
भुकेले असणे ३ उपाशी राहणे

**peirasmos** πειρασμός *m* परीक्षा

**peirazō** πειραζω *v* १ परीक्षा करणे २ प्रयत्न  
करणे *pass* ३ परीक्षा होणे

**peitharcheō** πειθαρχεω *v* १ अधिकार  
मानणे २ आज्ञा मानणे ३ ऐकणे

**peithō** πειθω *v* १ मानणे २ भिस्त ठेवणे, भाव  
ठेवणे, मनात भाव ठेवणे, खातरी असणे-होणे ३

खातरी पटवणे, मन वळवणे, वश करून घेणे, मान्यता  
मागणे ४ धीर देणे, चिथावणे *mid (pass)* ५ ऐकणे  
६ मानणे ७ खातरी असणे

**pelagos** πελαγος *m* १ खोल पाणी २ समुद्र

**pēlikos** πηλικος *adj* किती मोठा

**pēlos** πηλος *m* ओली माती, माती

**pemptō** πεμπω *v* १ धाडणे २ पाडणे ३ पाठवणे

**pemptos** πεμπτος *adj* पाचवा

**pentakis** πεντακις *adj* पाचदा

**pente** πεντε *adj* पाच

**pentēkonta** πεντηकοντα *adj* पन्नास

**pentēkostē** πεντηकोस्टη *f* पन्नासाब्या  
दिवसाचा सण

**pentheō** πενθεω *v* शोक करणे

**penthera** πενθερा *f* सासू

**pēra** πηρα *f* झोळी

**periblepomai** περιβλεπομαι *v* सभोवार  
पाहणे

**peribolaion** περιβολαιον *n* १ आच्छादन २  
वस्त्र

**pericephalaia** περικεφαλαια *f* शिरस्त्राण

**peripateō** περιπατεω *v* १ जाणे २ चालणे ३  
फिरणे, हिंडणे ४ मिरवणे

**perissos** περισσος *adj* १ अधिक, पुष्कळ,  
पुष्कळ अधिक २ फार मोठा, थोर, फार थोर ३ विशेष  
*adv* ४ विशेषतः ५ विपुलपणे

**peristera** περισ्तेरα *f* कबूतर, पारवा

**peritithēmi** περιτιθημि *v* १ घालणे २  
आवरण घालणे, सभोवती घालणे ३ वर लावणे

**peritomē** περιτομη *f* १ सुनत, सुनतविधी  
(विशेषणार्थीः) २ सुनत झालेले (लोक)

**peteinon** πετεινον *n* पक्षी

**phagomai** φαγομαι *v* (*see esthiō*) १  
खाणे, घेणे २ जेवणे, भोजन करणे

**phaneroō** φανεροω *v* १ प्रगट करणे *mid*  
(*pass*) २ प्रगट होणे

**phaneros** φανερος *adj* १ उघड, प्रगट २ माहीत ३ उघडपणे, बाहेरुन, बाहेर

**pharmakeia** φαρμακεια *f* जादूटोणा

**phaulos** φαυλος *adj* वाईट

**pheidomai** φειδομαι *v* १ गय करणे २ वाचवणे ३ राखणे ४ आवरणे

**pherō** φερω *v* १ आणणे, घेऊन येणे, घेणे, बरोबर घेणे, घेऊन जाणे, नेणे, वाहून नेणे २ येणे, पुढे करणे, येऊ देणे ४ देणे ५ सहन करणे, वागविणे ६ संभाळणे *mid* ७ भुरणे, पुढे जाणे *pass* ८ होणे ९ येणे १० वाहवत जाणे ११ चालवून नेऊ देणे

**pheugō** φευγω *v* १ पळणे, दूर पळणे, पळून जाणे २ निभावणे

**philadelphia** φιλαδेल्फिअ *f* बंधुप्रेम

**philadelphos** φιλαδेल्फोस *adj* बंधुप्रेम बाळगणारा

**philēdonos** φιληδोνोस *adj* सुखावर प्रेम करणारा

**philēma** φιλημα *n* चुंबन

**phileō** φιλεω *v* १ आवडणे २ प्रीती करणे ३ लोभ धरणे ४ चुंबन घेणे

**philos** φιλος *m* मित्र

**philotimeomai** φιλοτιμεοमαι *v* झटणे

**philoxenia** φιλοξενिअ *f* आतिथ्यप्रेम

**philoxenos** φιλοξेनोस *adj* १ आदरातिथ्य करणारा २ आतिथ्यप्रेमी

**phobeomai** φοβεοमαι *v* १ भिणे, गांगरणे, भीती वाटणे २ भय धरणे ३ मान राखणे

**phoberos** φοβερोस *adj* १ भयानक (नामार्थी:) २ भयंकर गोष्ट

**phobos** φοβोस *m* १ भय, भीती, धाक, दहशत २ थरकाप ३ मान, आदर

**phōnē** φωνη *f* १ आवाज, बोलण्याचा आवाज, हाक, आरोळी, घोषणा, वाणी, बोलणे २ भाषा, बोली, शब्द

**phoneus** φονευस *m* खुनी, ठार मारणारा

**phoros** φοροस *m* कर

**phōs** φως *n* १ प्रकाश, उजेड २ दिवा ३ ज्योती ४ आग

**phōtizō** φωτιζω *v* १ प्रकाश देणे २ प्रकाशात आणणे, प्रगट करणे *pass* ३ प्रकाश पडणे, प्रकाश मिळणे ४ प्रकाशित होणे

**phrear** φρεαρ *n* १ विहीर २ कूप ३ डोह

**phrenapatēs** φρεναπατηअ *m* फसवणारा

**phroneō** φρονεω *v* १ मानणे २ विचार करणे ३ काळजी करणे ४ मनाचे होणे ५ मन ठेवणे

**phroneō to auto** φρονεω το αυτο *phrase* -प्रमाणे मनाचे होणे

**phronēsis** φρονησिअ *f* ज्ञान (दूरदृष्टी)

**phronimos** φρονιμोस *adj* १ शहाणा (दूरदर्शी) २ विचारी (दूरदर्शी) (नामार्थी:) ३ विचारी मनुष्य

**phroureō** φρουρεω *v* राखणे (पहारा ठेवणे)

**phthonos** φθονोस *m* मत्सर, हेवा

**phthora** φθορα *f* १ नाश २ विनाशीपणा ३ भ्रष्टता (क्रियापदरूप उपयोग:) ४ नष्ट होणे ५ मारले जाणे

**phulakē** φυλακη *f* १ तुरंग, बंदिशाळा, बंदिवास, अटक, पहारा २ कोठडी, कोंडी ३ प्रहर

**phulassō** φυλασ्तω *v* १ पाळणे, पालन करणे, करणे २ ठेवणे, सुक्षित ठेवणे, संभाळणे, राखणे, रक्षण करणे, जपणे ३ पहारा करणे, पहान्यात ठेवणे *mid* ४ पाळणे ५ सावध राहणे, काळजी घेणे, स्वतःस जपणे

**phullon** φυλλον *n* पान

**phurama** φυραमा *n* गोळा

**pikria** πικρια *f* कडूपणा

**pikros** πικροस *adj* कडू, कडवट

**pinax** πιναξ *f* तबक, ताट, थाळा

**pinō** πινω *v* पिणे

piptō πιπτω *v* १ पडणे २ पालथे पडणे ३ गळणे  
४ ढळणे ५ निघणे ६ बांधणे

pisteuō πιστευω *v* विश्वास ठेवणे

pistis πιστις *f* १ विश्वास, विश्वास ठेवणे (कृती)  
२ विश्वासूपणा ३ प्रतिज्ञा

pistos πιστος *adj* १ विश्वासू २ खरा ३  
विश्वास ठेवण्यास योग्य, विश्वसनीय (नामार्थी.) ४  
विश्वास ठेवणारा (क्रियाविशेषणार्थी.) ५ विश्वासूपूणे

planaō πλανω *v* १ फसवणे, भुरळ घालणे,  
भुलवणे *pass* २ भटकणे, फिरत राहणे ३ बहकणे,  
चुकणे, फसणे

planē πλανη *f* १ संप्रम २ चूक ३ भुरळ

platos πλατος *n* १ रुंदी २ विस्तार

plēgē πληγη *f* १ फटका, घाव, वळ २ पीडा

plēmmura πλημ्मुρα *f* पूरा

pleō πλεω *v* १ बळहवणे २ (गलबताने) निघणे,  
जाणे, प्रवास करणे

pleonekteō πλεονεκ्टεω *v* १ फायदा घेणे,  
ठकवणे

pleonexia πλεονεξια *f* १ हाव २ लोभ ३  
लोभाचा प्रकार ४ हावरेपणा

plērōma πληρωμा *n* १ भर, भार २ भरणे,  
भरलेले सर्व काही ३ पूर्णता (विशेषणार्थी.) ४ परिपूर्ण

plēroō πληρωω *v* १ पूर्ण करणे, समाप्त करणे २  
पुरवणे, पुरवठा करणे ३ भरणे, भरवणे ४ पसरणे  
*pass* ५ पूर्ण होणे, होणे, भरणे, भरले जाणे ६  
पुरवठा होणे

plērophoreō πληροφορεω *v* १ पूर्ण करणे  
*pass* २ घडणे ३ पूर्ण होणे ४ पूर्ण खातरी होणे

plēsmonē πλησμονη *f* शमन

plēthos πληθος *n* १ लोक (जण) २ लोकांचा  
घोळका, घोळका, जमाव, गट, समुदाय ३ संख्या ४  
रास, ढीग

ploion πλοιον *n* मचवा, गलबत, तारू

plousios πλουσιος *adj* १ धनवान, सधन २  
संपन्न

plousiōs πλουσιως *adv* १ संपन्नतेने २  
विपुलतेने

plouteō πλουτεω *v* १ सधन असणे-होणे २  
संपन्न असणे-होणे

ploutizō πλουτιζω *v* १ धनवान करणे २ सधन  
करणे

ploutos πλουτος *m,n* १ धन २ विपुलता

pneuma πνευμा *n* १ आत्मा २ भूत ३ प्राण,  
श्वास ४ वायू, वारा ५ आत्मिक दान

pneumatikos πνευμातिकोς *adj* १  
आत्मिक (नामार्थी.) २ आत्मिक मनुष्य

pneumatikōs πνευμातिकως *adv*  
(क्रियाविशेषण रूप:) आत्मिक दृष्ट्या

podērēs ποδηρης *m* पायघोळ झगा

poieō ποειω *v* १ करणे, घडवणे, तयार करणे,  
बनवणे, पूर्ण करणे, पुरविणे २ उत्पन्न करणे, निर्माण  
करणे ३ कृती करणे, व्यवस्था करणे, चालवणे ४  
रचणे, साधणे, जोडणे ५ योजना करणे, योजणे,  
नियोजित करणे ६ कृतीत आणणे, आचरण करणे,  
आचरणे, पाळणे, पालन करणे, वागणे ७ नेमणे,  
ठेवणे, ठरवणे, समजणे ८ करू शकणे (इतर काही  
पर्यायी अर्थ:) ९ साठवणे १० पसरवणे ११ चालणे  
१२ देणे, पुरवणे, १३ दाखवणे १४ घेऊन येणे १५  
येणे १६ राहणे १७ असणे १८ लावणे (भाग पाडणे)  
(क्रियापदात व्याकरणिक पर्याय:) प्रयोजनदर्शक 'वि'  
आदेश योजिणे *mid* १९ करणे २० देणे

poikilos ποικιλος *adj* १ बहुविध २ नाना ३  
नाना प्रकारचे

poimēn ποιμην *m* १ मेंढपाळ २ पाळक

poimnē ποιμνη *f* कळप

poimnion ποιμνιον *n* १ कळप २ लहान  
कळप

pōleō πωλεω *v* विकणे

polis πολις *f* १ गाव २ नगर, नगरी

politeuomai πωλιτευομαι *v* वागणे,  
आचरण ठेवणे

pōlos πωλος *m* शिंगरू

polumerōs πολυμερως *adv* अंशाअंशांनी  
 polutropōs πολυτροπως *adv*  
     प्रकाराप्रकारांनी

ponēros πονηρος *adj* १ वाईट, (उपयद:) कु,  
     दुष्ट, दूषित २ टवाळ, त्रासदायक (नामार्थी:) ३  
     दुष्टपणा, वाईट गोष्ट

poreuomai πορευομαι *v* १ जाणे २  
     आपल्या मागाने जाणे ३ पुढे जाणे ४ चालणे ५ प्रवास  
     करणे

pornē πορνη *f* वेश्या

porneia πορνεια *f* जारकर्म

pornos πορνος *m* जारकर्मी

pōroō πωρोω *v* १ कठिण करणे २ अंधळे करणे  
     pass ३ कठिण होणे

pōrōsis πωρवाटां *f* १ कठिणपणा २ अंधळेपणा

porphura πορφυρα *f* जांभळा झगा, जांभळा  
     कपडा, जांभळे वस्त्र, जांभळे कापड

porphurous πορφυρους *adj* १ जांभळे  
     (नामार्थी:) २ जांभळे वस्त्र

potamos ποταμος *m* १ नदी २ पूर, लोंदा

potērion ποτηριον *n* पेला, प्याला

potizō ποτιζω *v* १ पाजणे, पाणी पाजणे २  
     प्यायला देणे, चोखायला देणे ३ देणे ४ पाणी घालणे

pous (=podos) πους *m* १ पाय २ तळपाय

praitōrion πραιτωριον *n* वाडा

prassō πρασ्ताव *v* १ करणे २ आचरण करणे,  
     वागणे ३ घेणे (वसूल करणे)

praus πραυς *adj* सौम्य

prautēs πραυतης *f* सौम्यता

prepei πρεπει *impers* १ उचित असणे २  
     शोभणे

presbuterion πρεσβυतेरिओन *n* १  
     वडीलसभा (अनेकवचन:) २ वडील

presbuteros πρεσβυतेरोς *adj* १ वडील  
     (नामार्थी:) २ वडील ३ वडील माणूस ४ पूर्वज

presbutis πρεσβυतिस *f* वृद्ध स्त्री

proagō προαγω *v* १ प्रथम येणे २ पुढे जाणे ३  
     बाहेर आणणे

probaton προβατον *n* मेंढरू

proechomai προεχομαι *v* अधिक चांगले  
     असणे

prodromos προδρομος *m* पुढे धावणारा

proeipon προειπον *v* (see prolegō) १  
     अगोदर सांगणे, पूर्वी सांगणे २ भाकीत करणे

prognōsis προγνωσ्तां *f* पूर्वज्ञान

proistēmi προισ्तημι *v* १ कारभार चालविणे २  
     करीत राहणे ३ वर असणे

prokopē προकोपη *f* प्रगती

prokoptō προकोप्तω *v* १ पुढे जाणे २ वाढत  
     जाणे ३ होत जाणे ४ सरणे

prolegō προλεγω *v* आधी सांगणे

promerimnaō προμερिम्नाव *v* अगोदर  
     काळजी करणे

pronoeō προνοεω *v* १ लक्ष ठेवणे २ तरतूद  
     करणे

proorizō προօριζω *v* पूर्वनियोजित करणे

propempō προπεμπω *v* १ पोहचते करणे २  
     वाटेस लावणे ३ पुढे घेऊन जाणे

prophēteia προφητेिा *f* १ संदेश  
     (नामवाचक:) २ संदेश देणे ३ संदेश देण्याची शक्ती

prophētēs προφητης *m* संदेश

prophēteuo προफητेवω *v* १ संदेश देणे २  
     भाकीत करणे

prosagō προσागω *v* १ आणणे २ नेणे

prosagōgē προσागωγη *f* प्रवेश

prosdechomai προσ्थेचोमαι *v* १ प्रतीक्षा  
     करणे २ स्वागत करणे ३ जवळ घेणे ४ पतकरणे

prosdokāō προσ्थोकाव *v* वाट पाहणे

prosechō προसेखω *v* १ जपणे, सावध राहणे  
     २ काळजी घेणे ३ लक्ष देणे, मानणे ४ वळणे

**proserchomai** προσερχομαι *v* १ येणे, -  
कडे येणे, जवळ येणे, जाणे, -कडे जाणे, जवळ जाणे  
२ मानणे

**proseuchē** προσευχη *f* १ प्रार्थना २ प्रार्थना  
करणे (कृती)

**proseuchomai** προσευχομαι *v* प्रार्थना  
करणे, याचना करणे

**proskaleomai** προσκαλεομαι *v* -कडे  
बोलावणे, बोलावणे

**proskartereō** προσκαρ्तेरεω *v* १ ठाम  
राहणे २ तैनातीस राहणे

**proskarterēsis** προσκαρ्तेरησις *f*  
चिकाटी

**proskephalaion** προσκεφαλαιον *n* उशी

**proskomma** προσκομμα *n* अडखळण

**proskopē** προσκοπη *f* अडखळण्यास कारण

**proskoptō** προσκοπτω *v* १ अडखळणे २  
आदळणे

**proskuneō** προσκुनεω *v* १ पाया पडणे २  
नमन करणे ३ उपासना करणे

**proslambanomai** προσ्लाम्बानομαι *v*  
१ येणे, जवळ येणे २ स्वागत करणे ३ स्वीकार करणे

**prosopheilō** προσोफैलω *v* शिवाय देणे  
लागणे

**prosōpolēmpsia** προσωπोλημψिया *f*  
पक्षपात

**prosōpolēmpteō** προσωπोλημπतेव *v*  
पक्षपात बाळगणे

**prosōpolēmptēs** προσωπोλημπतης *m*  
पक्षपाती

**prosōpon** προσωπον *n* १ तोंड, मुख, मुद्रा,  
चर्या (काही संदर्भातः) २ मनुष्य ३ रूप, स्वरूप,  
बाह्य रूप ४ (मनुष्याची) स्थिती ५ बाहेरी स्थिती ६  
(पृथ्वीचा) पृष्ठभाग ७ (देवाची किंवा ख्रिस्ताची)  
समक्षता ८ (युद्धे, समोर, इ. शब्दांत तोंडायुद्धे किंवा  
तोंडासमोर असा अभिप्रेत अर्थ असल्यास अशा  
संदर्भात 'तोंड' शब्दाचा लोप होतो.)

**prospherō** προσφερω *v* १ आणणे, पुढे  
आणणे, -कडे आणणे, आणून देणे, पुढे घेऊन येणे, -  
कडे घेऊन येणे, पुढे ठेवणे २ अर्पणे, अर्पण करणे,  
सादर करणे ३ लावणे ४ वागवणे ५ करणे

**prostatis** προστατिस *f* सहाय्यक

**prostithēmi** προσταθημι *v* १ पुरवणे, अधिक  
देणे, भर घालणे, मिळवणे, वाढवणे २ बरोबर ठेवणे  
३ सरसावणे ४ अधिक बोलणे, आणखी बोलणे

**prothesis** προθεσις *f* १ संकल्प, योजना २  
निर्धार

**prothumeia** προθυμεια *f* उत्सुकता

**prōton** πρωτον *adv* पूर्वी

**prōtos** πρωτος *adj* १ प्रथम, पहिला २ प्रमुख,  
महत्वाचा

**prōtotokos** πρωτοτοकोς *adj* १ प्रथम २  
प्रथम जन्मलेला ३ श्रेष्ठ (नामार्थी:) ४ ज्येष्ठ पुत्र

**psēlaphaō** ψηλαφαω *v* १ चाचपणे,  
चाचपडणे २ शिवणे

**pseudomartus** ψευδομαρ्टुस *m* खोटा  
साक्षी

**pseudomartureō** ψευδομαर्टुरεω *v*  
खोटी साक्ष देणे

**pseudomarturia** ψευδομαर्टुरिया *f*  
खोटी साक्षी

**pseudoprophētēs** ψευδोπ्रौफेटेस *m*  
खोटा संदेष्टा

**pseudos** ψευδोς *n* १ असत्य, लबाडी,  
खोटेपणा (विशेषणार्थी:) २ खोटे

**pseustēs** ψευσ्टης *adj* लबाड, खोटा, खोटे  
बोलणारा

**psuchē** ψυχη *f* १ जीव २ मन ३ आत्मा

**psuchikos** ψυχिकोς *adj* १ जीवधारी २  
जीवधारी स्वभावाचा

**psuchos** ψυχος *n* थंडी, गरठा

**ptēnon** πτηνον *n* पक्षी

**ptōchos πτωχος** *adj* १ दीन, दरिद्री, गरीब,  
गरजवंत, भिकारी

**ptōma πτωμα** *n* शव, मढे

**pulōn πυλων** *m* १ वेस, फाटक २ देवडी

**punthanomai πυνθανομαι** *v* १ विचारणे,  
चौकशी करणे, प्रश्न करणे २ समजणे

**pur πυρ** *n* १ विस्तव, अग्नि २ आग ३ ज्वाला

**purrhos πυρρος** *adj* लाल, तांबडा

## R

rhabdos ραβδος *f* १ काठी २ राजदंड  
(सामासिक शब्दातः) ३ दंड

rhaphis ραφις *f* सुई

rhēma ρημα *n* १ शब्द २ वचन (नामवाचकः)  
३ बोलणे ४ आरोप ५ गोष्ट

rhiptō ριπτω *v* १ टाकणे २ खाली पाडणे ३  
विखरणे

rhiza ριζα *f* १ मूळ २ अंकुर

rhizoomai ριζοομαι *v* मुळावणे (दृढमूल  
होणे)

rhoizēdon ροιζηδον *adv* फडफड करीत

rhomphaia ρομφαια *f* तरवार

rhuomai ρυομαι *v* १ सोडणे *pass* २ सुटका  
होणे

## S

saleuō σαλευω *v* १ हालविणे २ चिथवणे ३  
     हालणे, हादरणे, थरथरणे, ढळणे  
 sandalion σανδαλιον *n* वहाणा  
 sappheiros ῥαπθειρος *f* नीलमणी (एक  
     निळ्या अस्मानी सांचा मोलवान खडा)  
 sardion σαρδιον *n* लाल (एक तांबड्या रंगाचा  
     मोलवान खडा)  
 sardonux σαρ्डोνुξ *f* पुष्कराज (एक  
     मोलवान खडा, ह्या जातीत अनेक रंग आढळतात)  
 sarganē σαργανη *v* पेटारा  
 sarkikos σαρκικος *adj* १ दैहिक (नामार्थी:)  
     २ दैहिक गोष्ट  
 sarx σαρξ *f* १ देह २ देही, मनुष्य ३ मास  
 sbennumi σβεν्व्वुμι *v* १ शमवणे २ विझवणे  
     pass ३ विझणे  
 schēma σχημα *f* रूप  
 schizō σχιζω *v* (सकर्मक:) १ फाडणे  
     (अकर्मक:) २ फाटणे ३ दुभागणे ४ फूट पडणे ५  
     विदारणे  
 seismos σεισ्मोς *n* १ भूकंप २ वादळ  
 selēnē σεληνη *f* चंद्र  
 sēmeion σημειον *n* चिन्ह, खूण  
 sēmeioomai σημειοομαι *v* लक्षात ठेवणे  
 sēmeron σημεरोν *adv* १ आज २ दिवस  
 semnos σεμνος *adj* उदात्त, गंभीर  
 semnotēs σεμνोतेस *f* १ उदात्त वृत्ती २  
     प्रामाणिकपणा  
 siagōn σιαγων *f* गाल  
 siros σιρोς *m* भुयार  
 sikarios σικारिओς *adj* खुनी  
 skandalizō σκανδαλιζω *v* १ अडथळा  
     करणे २ अडथळा होणे ३ अडखळणे  
 skandalon σκανδαλον *n* अडथळा

skaphē σκαφη *f* होडी  
 skēnē σκηνη *f* १ मंडप, डेरा २ वसती  
 skēnōma σκηνωμα *n* १ मंडप २ वसतीस्थान  
 skēnoō σκηνοω *v* वसती करणे, राहणे  
 skeuos σκευος *n* १ पात्र, भांडे २ मडके ३  
     शीड (अनेकवचन:) ४ सामान, सामग्री  
 sklērunō σκληρुप्पुνω *v* १ कठिण करणे  
     pass २ कठिण होणे  
 skorpios σκορπιος *m* विचू  
 skorpizō σκορπιζω *v* १ विखरणे २ पांगवणे ३  
     चहूकडे वाटणे pass ४ विखरले जाणे ५ पांगणे  
 skotizomai σκοτιζोμαι *v* अंधकारमय होणे  
 skotos σκοτोς *n* अंधार, अंधकार  
 smaragdinos σμαραγ्दिवोς *adj*  
     पाचूसारखे, पाचूचे केलेले  
 smaragdos σμαραγ्दोς *m* पाचू (एक  
     पोपटी रंगाचा मोलवान खडा)  
 smurna σμυρνα *f* बोळ, गंधरस  
 sōma σωμα *m* १ शरीर, अंग २ मढे  
 sophia σοφια *f* ज्ञानीपण, सुज्ञता, विज्ञान  
 sophizō σοφιζω *v* सुबुद्ध करणे  
 sophos σοφोς *adj* ज्ञानी, सुज्ञ  
 sōphrōn σωφ्रων *adj* समंजस  
 sōphroneō σωφ्रोनεω *v* समंजपणाचे असणे-  
     होणे  
 sōphronizō σωφρονιζω *v* शिकवणे  
 sōphrosunē σωφροσुनη *f* समंजसपणा  
 sōtēr σωτηρ *m* तारक, तारणारा  
 sōtēria σωτηρिा *v* १ तारणे २ सुटका ३  
     संरक्षण ४ आरोग्य  
 sōzō σωζω *v* १ तारणे, तारण करणे, राखणे, रक्षण  
     करणे, बरे करणे, वाचवणे pass २ स्वतःला

वाचवणे ३ तारण होणे, तारले जाणे, बरे होणे, वाचणे,  
वाचवले जाणे

**spatalaō** σπαταλαω *v* विषयोपभोगात जगणे

**speira** σπειρα *f* पलटण, तुकडी, शिपायांची  
तुकडी

**speirō** σπειρω *v* १ पेरणे, पेरणी करणे *pass* २  
पेरणी होणे

**spendomai** σπενδομαι *v* अर्पण होणे

**sperma** σπερμα *n* १ संतान २ बीज, बी,  
बियाणे

**sphragis** σφραγις *f* शिक्का

**sphragizō** σφραγιζω *v* १ शिक्का मारणे,  
शिक्का लावणे, शिक्का करणे, शिक्का करून देणे २  
शिक्का होणे

**spilas** σπιλας *f* पाण्यात दडलेला खडक

**spilos** σπιλος *f* डाग

**splagchnon** σπλαγχνον *n* १ आतडी २  
जीव ३ कळवळा

**splagchnizomai** σπλαγχνιζομαι *v*  
कळवळा येणे

**spodos** σποδोς *f* राख

**spoudazō** σπουδαζω *v* १ झटणे २ प्रयत्न  
करणे

**spuris** σπυρις *f* करंडा, पेटारा

**stachus** σταχυς *m* कणीस

**staphulē** σταφυλη *f* द्राक्षे, द्राक्षांचा घड

**stasis** στασις *f* १ दंगल २ उठाव, विरोध  
(विशेषणार्थी:) ३ उभा

**stauroō** σταυροω *v* वधस्तंभावर खिळणे

**stauros** σταυρος *m* वधस्तंभ

**stegē** στεγη *f* छप्पर

**stegō** στεγω *v* १ सहन करणे २ सहन करवणे

**stellomai** στελ्लोमαι *v* १ टाळणे २ दूर होणे

**stephanos** στεφανος *m* १ मुगुट २ हार

**stereoō** στερεοω *v* १ सुदृढ करणे *pass* २  
स्थिर केले जाणे ३ शक्ती येणे

**stērizō** στηριζω *v* १ स्थापणे २ स्थिर करणे ३  
सावरून धरणे ४ निश्चयाने कळवणे *pass* ५ स्थिर  
होणे

**stēthos** στηθος *n* छाती, ऊर

**stoicheion** στοιχειον *n* १ मूलतत्त्व २  
सृष्टितत्त्व

**stoicheō** στοιχεω *v* नीट चालणे

**stolē** στολη *f* झगा, लांब झगा, पायघोळ झगा

**stoma** στομα *n* १ तोंड, मुख २ (तरवारीची)  
धार

**stratēgos** στρατηγος *m* १ सरदार २  
न्यायाधीश

**strateia** στρατεια *f* लढाई

**strateuomai** στρατευομαι *v* १ लढणे,  
लढाई करणे २ शिपाईगिरी करणे

**strepheō** στρεφω *v* १ कळवणे २ बनविणे *mid*  
३ फिरणे, कळणे, मागे कळणे, उलटणे ४ पालट होणे

**strōnnumi** στρων्नुμι *v* १ पसरणे २  
अंथरूण करणे ३ सजवणे

**strouthion** στρουθιον *n* चिमणी

**stulos** στυλος *m* १ स्तंभ २ आधारस्तंभ

**sugchairoō** συγχारω *v* -बरोबर आनंद करणे

**sugkakopatheō** συγκαकοपαθεω *v* दुःख  
सोसण्यात सहभागी होणे

**sugkleiō** συγκλειω *v* १ एकत्र धरणे २ एकत्र  
कोंडणे

**sugklēronomos** συγκληρονομος *adj*  
जोडीचा वारीस

**sugkoinōneō** συγκοινωνεω *v* १ सहभागी  
होणे २ भागीदार होणे

**sugkoinōnos** συγκοινωνος *adj* सहभागी

**sukaminos** συκαμिनος *f* तुती (झाड)

**sukē** συκη *f* अंजीर, अंजिराचे झाड

**sukomōrea** συκομορεα *f* उंबराचे झाड

**sukon** συκον *n* अंजीर (फळ)

**sulleggō** συλλεγω *v* गोळा करणे

sumbainō συμβαινω *v* १ होणे २ असे होणे  
३ घडणे ४ वर येणे

summartureō συμμαρτυρεω *v* जोडीला  
साक्ष देणे, बरोबर साक्ष देणे

summathētēs συμμαθητης *m* जोडीचा  
शिष्य

summetochos συμμετοχος *m* जोडीचा  
वाटेकरी

summimētēs συμ्मिमητης *m* एकजुटीने  
अनुकरण करणारा

sumpaschō συμπασχω *v* -बरोबर सोसणे

sumpathes συμπαθες *adj* एकभावाचा

sumpherō συμφερω *often impers* १ बरे  
असणे २ उचित असणे ३ उपयोगी असणे ४ हिताचे  
असणे ५ हिताचे होणे ६ हितकारक होणे (सकर्मकः)  
७ एकत्र असणे

sumpolitēs συμπολιτης *m* जोडीचा नागरिक

sumporeuomai συμπορευομαι *v* -  
बरोबर जाणे

sumpresbuteros συμπρεσ्बुतερος *m*  
जोडीचा वडील

sumpsuchos συμψυχος *adj* एकजिवाचा

sunagōgē συναγωγη *f* १ सभास्थान २  
सभास्थानातील मंडळी

sunaichmalōtos συναιχμालωτος *m*  
जोडीदार-बंदिवान

sunanakeimai συνανακειμαι *v* १ -  
बरोबर बसणे २ पंगतीस बसणे ३ भोजनास बसणे

sunanapauomai συνανापाउομαι *v*  
सहवासात पुन्हा उत्तेजित होणे

sunapothnēskō συναποθνησ्कω *v* -  
बरोबर मरणे

sundesmos συνδेस्मोς *m* १ बंधन २  
संधिबंध

sundoulos συνδουλος *m* जोडीदार-दास

sunechō συνεχω *v* १ आवरणे २ अडवणे ३  
दाबणे ४ वेढणे ५ धरणे ६ पछाडणे ७ ग्रासणे *pass*  
८ आजारी असणे ९ पडणे १० पेचात असणे ११ मग्र  
होणे

sunedrion συνεδριον *n* न्यायसभा

sunegairō συνεγειρω *v* पुन्हा -बरोबर उठणे  
*pass* -बरोबर उठवले जाणे-उठणे

suneklektē συνεκλεκτη *adj* जोडीची  
निवडलेली

sunepimartureō συνεπιμαρ्तυρεω *v*  
जोडीला साक्ष देणे

sunergos συνεργος *m* १ सहकारी २  
जोडीदार-कामकरी

sunesis συνεσις *f* १ बुद्धी २ आकलन

sunesthiō συνεσθιω *v* १ -बरोबर खाणे २ -  
बरोबर जेवणे

sunetos συνετος *adj* बुद्धिवान

suniēmi συνιημι *v* १ समजणे, आकलन करणे  
२ विचार करणे ३ शाहाणे होणे

sunistēmi συνισ्तημι *v* (सकर्मकः) १  
प्रस्थापित करणे २ प्रशंसा करणे, शिफारस करणे ३  
खातरी देणे, खातरी पटवणे ४ ठरवणे (अकर्मकः) ५  
प्रस्थापित असणे (स्थिर होणे) ६ -बरोबर उभे राहणे

sunoikodomeō συνοικοδομεω *v* जोडून  
उभारणे

suntithemai συντιθεμαι *v* १ एकमत होणे,  
ठरवणे २ संमती देणे, करार करणे

sunupokrinomai συνυποκρινομαι *v* -  
बरोबर ढोंग करणे

sussōmos συστρωμोς *adj* एका शरिरात  
जोडलेले अवयव

sustauroomai συσταυροομαι *v* -बरोबर  
वघस्तंभावर खिळले जाणे, खिळण्यात येणे, खिळलेले  
असणे

sustenazō συστεναζω *v* कणहणे

sustratiōtēs συσ्त्रातिऽतης *m* जोडीदार-  
सैनिक

suzēteō συζητεω *v* १ प्रश्न करणे, विचारणे २  
वादविवाद करणे ३ वाद करणे

suzeugnumi συζευγνυμι *v* जोडणे

suzugos (=sunzugos) συζυγος *m*  
जोडीतील साथी

## T

tameion ταμειον *n* १ खोली २ आतली खोली  
३ कोठी

tapeinoō ταπεινοω *v* १ लीन करणे २ लहान  
करणे ३ खाली वळवणे ४ पाडणे *mid* ५ दीन  
अवस्थेत राहणे

tapeinophrosunē ταπεινοφροσυνη *f* १  
मनाची लीनता २ नम्रता

tapeinos ταπεινος *adj* १ दीन अवस्थेत  
असलेला २ लीन

tapeinōsis ταπεινωσις *f* दीन अवस्था

taphos ταφोς *m* थडगे

tarassō ταρασ्तω *v* १ अस्वस्थ करणे,  
हालविणे *pass* २ अस्वस्थ होणे, हालविले जाणे

tauros ταυρος *m* बैल

technē τεχνη *f* १ धंदा २ कौशल्य

technitēs τεχνιτης *m* कारागीर

teichos τειχος *n* तट

teknon τεκνιον *n* मूल

teknogonia τεκνογονिए *f* (नामवाचकः)  
मुलाला जन्म देणे

teknon τεκνον *n* १ मूल, लेकरू, बाळ,  
मूलबाळ २ मुलगा, पुत्र

tektōn τεκ्तων *m* सुतार

teleioō τελειοω *v* १ पूर्ण करणे, संपविणे *pass*  
२ पूर्ण होणे

teleios τελειως *adj* १ पूर्ण, परिपूर्ण २ प्रौढ

teleiosis τελειωσις *f* पूर्णता

teleiotēs τελειοतेस *m* पूर्ण करणारा

telōnēs τελωνης *m* जकातदार

telos τελος *n* १ शेवट, अंत २ सीमान्त ३ उद्देश  
४ प्रतिफळ ५ जकात

tēras τηρας *v* अद्भुत

tēreō τηρεω *v* १ पाळणे, पालन करणे २ करणे ३  
राखणे, ठेवणे, संभाळणे ४ करीत राहणे ५ अटकेत  
ठेवणे ६ (वर) पहारा करणे

tērēsis τηρησις *f* १ अटक (नामवाचकः) २  
पालन करणे

tessarakonta τεσσाराकोंता *adj*  
चाळीस

tessares τεσσारेस *adj* चार, चौधे

tetartos τεταρ्टος *n* १ चौथा (नामार्थी:) २  
चौथा भाग

thalassa θαλασ्सα *f* समुद्र

thanatoō θανατोω *v* १ मारून टाकणे २  
मरणाची शिक्षा देणे ३ वध करणे *pass* ४ मरणे ५  
मारले जाणे ६ मेलेले होणे

thanatos θανατोς *m* १ मरण २ मरणाची  
शिक्षा ३ मरी ४ मृत्यु (विशेषणार्थी:) ५ प्राणांतिक

tharrheō θαρρεω *v* १ धैर्य धरणे २ धीट होणे

tharseō θαρρεω *v* धीर धरणे

thaumasios θαυμασिओς *adj* (नामार्थी:) १  
आश्चर्यकारक गोष्ट २ अद्भुत

thaumastos θαυμασ्तोς *adj* १  
आश्चर्यकारक २ अद्भुत (नामार्थी:) ३ आश्चर्यकारक  
गोष्ट

thaumazō θαυμαζω *v* १ आश्चर्य करणे २  
वाहवा करणे ३ चकित होणे, आश्चर्यचकित होणे

theaomai θεαομαι *v* १ बघणे, पाहणे,  
न्याहाळणे *pass* २ भेटणे ३ दिसणे

theion θειον *n* गंधक

thelēma θελημा *n* इच्छा

thelēsis θελησिस *f* इच्छा

thelō θελω *v* १ इच्छणे, इच्छा करणे, इच्छा  
धरणे, इच्छा बाळगणे, अपेक्षा करणे २ इच्छा असणे,  
इच्छा होणे, वाटणे, बेरे वाटणे, आवडणे ३ पाहिजे

असणे ४ स्वीकारणे ५ पाहणे ६ विचार करणे ७ तयार  
 असणे ८ अर्थ असणे

**thēlus** θηλυς *f* स्त्री

**themelioō** θεμελιοω *v* १ पाया घालणे २  
 स्थिर करणे

**themelios** θεμελιος *m* पाया

**theōreōmai** θεωρεωμαι *v* १ पाहणे २  
 समजणे ३ विचार करणे

**theos** θεος *m* देव

**theosebeia** θεοςεβεια *f* देवभक्ती

**theosebēs** θεοσεβης *m* देवभक्त

**therapeuō** θεραπευω *v* १ बरे करणे  
 (रोगमुक्त करणे), रोग बरे करणे *pass* २ बरे होणे  
 (रोगमुक्त होणे), रोग बरे होणे ३ सेवा होणे

**thēreuō** θηρευω *v* धरणे

**thērion** θηριον *n* पशु, जनावर

**thermainomai** θερμαινομαι *v* १ शेकणे २  
 ऊब घेणे

**thermē** θερμη *f* उष्णता

**thēsauros** θηραυροσ *m* १ धन २ थैली ३  
 ठेव ४ भांडार ५ निधी

**thlibō** θλιβω *v* १ नाडणे २ चेंगरणे *pass* ३  
 दुःख सोसणे

**thlip̄sis** θλιψις *f* १ संकट २ दुःख ३ छळणूक ४  
 भार

**thōrax** θωραξ *m* उरस्त्राण

**thrēneō** θρηνεω *v* १ आक्रोश करणे २ रडणे

**thrēskeia** θρησκεια *f* १ धर्म २ उपासना ३  
 धर्माचरण

**thrix** θριξ *f* केस

**throemai** θροεομαι *v* घाबरणे

**thronos** θρονος *m* १ राजासन २ आसन

**thumiāma** θυμιαμα *n* धूप

**thumos** θυμος *m* राग, क्षोभ

**thura** θυρα *f* दार

**thureos** θυρεος *m* ढाल

**thuris** θυρις *f* खिडकी

**thusia** θυσια *f* १ बली २ बलिदान ३ यज्ञ ४  
 अर्पण

**thusiastērion** θυσιασ्टηριον *n* वेदी

**timāō** τιμαω *v* १ मान देणे, मान करणे २ मोल  
 देणे

**timē** τιμη *f* १ मान २ आदरबुद्धी ३ देणगी ४  
 किंमत, मोल, मोबदला

**tithēmi** τιθημι *v* १ ठेवणे २ घालणे ३ लावणे ४  
 टेकणे ५ बसवणे ६ ठरवणे ७ देणे ८ पुरवणे ९  
 सोपवणे १० नेमणे ११ करणे

**toicos** τοιχος *m* भिंत, भिंताड

**tolmaō** τολμαω *v* १ धाडस करणे, धजणे, धैर्य  
 करणे २ धीट असणे, धीट होणे

**tolmēroterōs** τολμηροτερως *adj* अधिक  
 धैर्यने

**tolmētēs** τολμητης *adj* १ मर्यादा न मानणारा  
 २ स्वैर

**topazion** τοπαζιον *n* पीतमणी (ह्याचे अनेक  
 प्रकार आढळतात)

**topos** τοπος *m* १ ठिकाण, जागा, स्थळ, स्थान,  
 गाव (व्यापक अर्थात) २ किनारा ३ वाव ४ संधी

**touto-phroneō** τουτο-φρονεω *phrase*  
 एकमनाचे होणे

**trachēlos** τραχηλος *m* मान, गळा

**tragos** τραγος *m* बकरा

**trechō** τρεχω *v* १ धावणे, धावत निघणे, धावत  
 जाणे २ पुढे जाणे

**treis** τρεις *adj* १ तीन २ तिघे ३ तिन्ही

**tris** τρις *adj* तीनदा

**tritos** τριτος *adj* १ तिसरा (नामार्थी:) २  
 एकतृतीयांश, तिसरा भाग

**trophē** τροφη *f* १ अन्न २ पोषण

**trugōn** τρυγωη *f* होला

**tuphlos** τυφλος *adj* अंध, अंधळा

tuphoomai τυφοομαι *v* गवने फुगणे  
tupos τυπος *m* १ नमुना, प्रतिमा २ उदाहरण ३  
खूण ४ पद्धत ५ शिस्त

## X

xenizō ξενιζώ *v* १ आतिथ्य करणे २ पाहुणचार  
 करणे *pass* ३ उत्तरणे ४ पाहुणे असणे *mid* ५  
 भलते मनात आणणे

xenos ξενος *adj* १ परका २ भलता ३ नवा

xēros ξηρος *adj* १ वाढलेला २ लुळा  
 (नामार्थी:) ३ जमीन, कोरडी जमीन

xulon ξυλον *n* १ झाड २ लाकूड ३ काठी ४  
 खोडा

## Z

**zaō** ζαω *v* १ जगणे, वाचणे २ जीवन जगणे ३ जिवंत असणे ४ जिवंत राहणे ५ राहणे ६ निर्वाह होणे ७ जिवंत होणे

**zēloō** ζηλοω *v* १ ईर्ष्या धरणे, ईर्ष्येने प्रेरित होणे २ इच्छा बाळगणे, मिळविण्याची ईर्ष्या धरणे ३ आस्था वाटणे

**zēlos** ζηλος *m,n* ईर्ष्या

**zēlōtēs** ζηλωτης *m* आवेशी

**zestos** ζεσ्तोς *adj* गरम

**zētēma** ζητημा *m* १ वाद २ प्रश्न

**zēteō** ζητεω *v* १ शोध करणे, शोधणे २ टपणे, मागे लागणे ३ झटणे, प्रयत्न करणे, मिळवू पाहणे,

पाहणे, विचार करणे ४ मागणे, विचारणे ५ इच्छा असणे, इच्छा धरणे

**zizanion** ζιζανιον *n* निदण

**zōē** ζωη *f* १ जीवन २ आयुष्य ३ जीव

**zōnē** ζωνη *f* पट्टा, कमरबंध, कंबरकसा

**zōogoneō** ζωογονεω *v* १ वाचवणे २ जिवंत ठेवणे *pass* ३ जगणे

**zōon** ζωον *n* प्राणी

**zugos** ζυγος *m* १ जू २ तराजू

**zumē** ζυμη *f* खमीर